

राष्ट्रीय सहकार धोरणातून सहकार क्षेत्रात नवी क्रांती : आ. प्रविण दरेकर

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी जाहीर केलेल्या राष्ट्रीय सहकार धोरणाचे सहकार क्षेत्रातून उत्स्फूर्त स्वागत होत आहे. भाजपा गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी या धोरणाचे स्वागत करताना राष्ट्रीय सहकार धोरणाच्या माध्यमातून देशात एक नवी सहकारी क्रांती घडणार आहे, असा विश्वास व्यक्त केला. या धोरणाची वैशिष्ट्ये सांगताना आ. दरेकर म्हणाले की, देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक सहकार गाव विकसित केले जाणार आहे. दहा वर्षात सहकार क्षेत्राचा सकल राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा तिपटीने वाढवला जाईल. पुढील २५ वर्षांसाठी सहकार क्षेत्राच्या वाटचालीचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून, प्रत्येक गावात सहकारी संस्थांची जाळी उभारली जाणार आहे. महिला आणि तरुणांना केंद्रबिंदू मानून सहकारातून सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यांनी राष्ट्रीय सहकार धोरणाच्या धर्तीवर आपले राज्य सहकार धोरण तयार करणे आवश्यक आहे, असेही दरेकर म्हणाले.

युती-आघाडीने काय करावे हा त्यांचा प्रश्न मनसेची निवडणुकीची तयारी सुरू : बाळा नांदगावकर

मुंबई : महायुती आणि महाआघाडीने काय करावे हा त्यांचा विषय आहे. मात्र आम्ही आमच्या हिशोबाने निवडणुकीची तयारी करत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे. मनसेच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर नांदगावकर पत्रकारांशी बोलत होते. या वेळी मराठी भाषा आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या भाजप खासदार निष्कांत दुबे यांना जाब विचारणाऱ्या महा विकास आघाडीच्या महिला खासदारांचे त्यांनी अभिनंदन केले. बाळा नांदगावकर यांनी या वेळी मराठी भाषा आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या भाजप खासदार निष्कांत दुबे यांना जाब विचारणाऱ्या महा विकास आघाडीच्या महिला खासदारांचे त्यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले की, मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांविषयी महिलांच्या मनात काय राग असतो? खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर आणि शोभा बच्छाव यांनी हे दाखवून दिले असल्याचे ते म्हणाले.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना जबरदस्तीने हटवण्यात आले : पृथ्वीराज चव्हाण

पुणे : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत राजीनामा दिला होता. मात्र अवघ्या एका तासात त्यांनी अचानक राजीनामा का दिला, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला. धनखड यांचा 'पत्ता कट' करण्यात आल्याचा आरोपही करण्यात येत आहे. सरकारमधील वरिष्ठ नेतृत्वासोबत झालेल्या मतभेदांनंतर त्यांना तातडीने राजीनामा द्यावा लागल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा घणाघात केला आहे. धनखड यांनी स्वेच्छेने राजीनामा दिलेला नाही, तर त्यांना जबरदस्तीने पदावरून हटवण्यात आले, असा ठपका त्यांनी ठेवला आहे. दिल्लीतील राजकीय घडामोडींवर त्यांनी ठाम प्रतिक्रिया नोंदवली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, उपराष्ट्रपती धनखड यांनी राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकण्यात आले आहे. अंतर्गत वादामुळे दुर्दैवी पद्धतीने त्यांना पदावरून काढण्यात आले. धनखड यांना राजकीय हेतूने उपराष्ट्रपती पदावर बसवले होते, तेच मुळत चुकीचे होते.

माझे गुलाबी गप्पा मारण्याचे वय नाही एकनाथ खडसे यांचा गिरीश महाजनांवर पलटवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांनी कथित हनी ट्रॅपच्या मुद्यावरून पुन्हा एकदा भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. आता माझे वय गुलाबी गप्पा मारण्याचे नाही. पण गिरीश महाजन यांनी हनी ट्रॅपच्या प्रकरणातील संशयित प्रफुल्ल लोढा यांचे हॉटेलवर नेऊन पाय दाबले. त्याच्यावर दबाव टाकला. फडणवीस नसते तर आज तुमची किंमत गल्लीतल्या कुत्र्याएवढी पण नसती, असे ते म्हणाले. एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्यात हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित प्रफुल्ल लोढा यांच्यावरून रान पेटले आहे.

लोकाभिमुख शासनाच्या भूमिकेत महसूल अधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अहिल्यानगर जिल्ह्यातील कामांचा घेतला आढावा

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २५ : शासनाचे काम गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख होण्यासाठी महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. यासाठी तलाठी, तहसीलदार, मंडळ अधिकारी यांनी जनसंवाद, लोकशाही दिन, लोकअदालत आदी माध्यमातून आणि विशेष शिबिरे आयोजित करून नागरिकांपर्यंत पोहोचावे आणि त्यांच्या अडचणी सोडवाव्यात, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. अहिल्यानगर जिल्ह्यातील महसूल विभागाशी संबंधित कामांचा आढावा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी मंत्रालयातील अधिकाऱ्यांसह अहिल्यानगर जिल्ह्यातील महसूल अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत 30 लाख घरघरे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करून लागाव्यात. पट्टे वाटप करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. घरकुलांना वाळू उपलब्ध करून देण्यासाठी 30 एकर रोजीच्या पारदर्शक रचनायोजी प्रभावी अंमलबजावणी करावी. भूमि अभिलेख विभागाच्या आधुनिकीकरणासाठी जिल्हा नियोजन

विमा संस्थांनी विश्वासाह सेवावर भर द्यावा

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २५ : विमा हा केवळ आर्थिक उत्पादन नसून तो सामाजिक सुरक्षा, जोखीम व्यवस्थापन आणि आर्थिक स्थैर्य यासाठी अत्यावश्यक साधन आहे. भारतीय विमा ब्रोकर संघटनेसारख्या संस्थांनी नागरिकांना केवळ विमा पॉलिसीची विक्री न करता जनजागृती, सुलभ माहिती आणि विश्वासाह सेवा देण्यावर भर द्यावा, असे आवाहन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

कफ पॅरेड येथे भारतीय विमा ब्रोकर संघटनेच्या (आयबीएआय) रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्थापना दिन कार्यक्रमात राज्यपाल राधाकृष्णन बोलत होते. भारतीय विमा ब्रोकर संघटनेचे अध्यक्ष नरेंद्रकुमार भरिंदवाल, राज्यपालांचे उपसचिव एस. रामामूर्ती, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणचे सदस्य सत्यजित त्रिपाठी, विमा समितीच्या सदस्या टी.एल. अलामेलु, आयबीएआयचे उपाध्यक्ष मोहन एस, सचिव निर्मल बजाज आदींसह शासकीय व निगमांक संस्थांचे वरिष्ठ अधिकारी, विमा व वित्तीय क्षेत्रातील मान्यवर

मत्स्यखाद्य खरेदीसंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना लागू : नितेश राणे

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २५ : मत्स्यखाद्य खरेदीसंदर्भात नवीन सूचनांमुळे राज्यातील मत्स्य प्रकल्प अधिक कार्यक्षम होतील तसेच स्थानिक उत्पादकांनाही चालना मिळेल. गुणवत्तापूर्ण व सुरक्षित मत्स्यखाद्यामुळे उत्पादनात वाढ होऊन राज्यातील मत्स्यव्यवसाय अधिक सक्षम व स्वावलंबी होईल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे व्यक्त केला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या मत्स्यखाद्य खरेदीसंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले, सध्याच्या स्थितीत मत्स्यखाद्य मुख्यतः राज्याबाहेरून आयात करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी व गुणवत्तेवर प्रभावी निर्वंत्रण ठेवण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने मार्गदर्शक सूचना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिएमआर मिलींग भ्रष्टाचाराचा पैसा मुख्यमंत्री सहायता निधीत

■ महासागर प्रतिनिधी, देसाईगंज, दि. २५ : पणन हंगाम २०१८-१९ पासून सातत्याने आधारभूत किंमत खरेदी योजनेतर्गत धान खरेदी गैरव्यवहार प्रकरणात दोषी आढळून आला असलेला देसाईगंज येथील कथित उद्योगपती तथा नव्याने खास पद निर्माण करून सातत्याने छत्रछत्रेखाली वाचून असलेला देसाईगंज येथील छोट्या बागडबिल्ल्याने नुकतेच मुख्यमंत्री सहायता निधीत लाखो रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुपुर्द केला आहे. सिएमआर मिलींगच्या प्रचंड गैरव्यवहारात अनेकदा अडकून अद्यापही कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याने भाजपाच्या प्रमुख स्थानिक नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचा धनादेश देण्यात आला असताना सिएमआर मिलींग भ्रष्टाचाराचा पैसा मुख्यमंत्री सहायता निधीला दिला गेला असल्याने करण्यात येत असलेल्या गैरव्यवहारास भाजपाच्या नेत्यांची मुक्त संमती तर नाही ना? या एकाच चर्चेला आता देसाईगंज शहरात चांगलेच उधाण येऊ लागले आहे. अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत देशातील गोरगरीबांना दोन वेळींच पौष्टिक अन्न खायला मिळावे या उदात्त हेतूने स्थानिक सरकारी स्वस्त धान्य दुकानातून गोरगरीबांना अलिकडे प्रती युनिट ५ किलो तांदूळ मोफत पुरविल्या जात आहे.केन्द्रात भाजपा प्रणित सरकार असून देशातील तब्बल ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिल्या जात



राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आवाहन

उपस्थित होते. राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले की, ही संस्था रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असल्याने हा आनंदाचा क्षण आहे. विमा दलाल (ब्रोकर) हे विमाधारक व विमा कंपनी यांच्यातील दुवा आहेत. ते ग्राहक केंद्रित आणि

उपयोगी उपाय सुचवितात. भारत देश पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे, त्यामध्ये कॉर्पोरेट विमा सेवांचे महत्त्व अधोरेखित होते. ते सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राच्या विमा उद्योगातील विस्ताराशी संबंधित आहेत. हे सर्व राष्ट्रीय प्राधान्याचे

भाषा हे संवादाचे साधन, विवादाचे नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राजधानी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र तसेच कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एसएफआय विद्यार्थी संघटनेने महाराष्ट्रात सुरू असलेल्या भाषिक वादाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. त्यानंतर उद्घाटन सोहळ्यानंतर भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाषा हे संवादाची साधन आहे, विवादाचे नाही. देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाषा हे संवादाचे साधन आहे विवादाचे नाही. भाषेच्या माध्यमातून ज्ञानाचा खजिना पोहोचतो. प्रत्येकाला मराठीचा अभिमान असलाच पाहिजे पण त्याच सोबत इतर

विषय असून सुरक्षिततेची व्याप्ती आणि परस्पर सहकार्य विमा क्षेत्रातही महत्त्वाचे आहे. भारत क्षमतेचा विकास, ज्ञानाचे वाटप, आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार यामध्ये सक्रियपणे सहभागी होत आहे. विम्याचे भविष्य डेटा उपक्रमांमध्ये, ग्राहकांच्या सूचीबद्धतेमध्ये असल्याने आयबीएआयने यामध्येही सहभागी होवून भविष्यातील अर्थव्यवस्थेचे प्रेरणास्थान बनावे,असेही राज्यपाल राधाकृष्णन यांनी सांगितले.

युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. राज्यातील विद्यापीठात आयबीएआयसोबत संयुक्तपणे विमा शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याचा मानस राज्यपाल राधाकृष्णन यांनी व्यक्त केला. यावेळी आयबीएआयच्या २५ वर्षांतील स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन, लो गोचे अनावरण झाले. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणचे सदस्य सत्यजित त्रिपाठी, विमा समितीच्या सदस्या टी.एल. अलामेलु यांनीही विचार व्यक्त केले. अध्यक्ष भरिंदवाल यांनी प्रास्ताविक केले.

भाषा हे संवादाचे साधन, विवादाचे नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राजधानी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र तसेच कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एसएफआय विद्यार्थी संघटनेने महाराष्ट्रात सुरू असलेल्या भाषिक वादाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. त्यानंतर उद्घाटन सोहळ्यानंतर भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाषा हे संवादाची साधन आहे, विवादाचे नाही. देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाषा हे संवादाचे साधन आहे विवादाचे नाही. भाषेच्या माध्यमातून ज्ञानाचा खजिना पोहोचतो. प्रत्येकाला मराठीचा अभिमान असलाच पाहिजे पण त्याच सोबत इतर

कारण शिवरायांनी आपल्याला हे कधीच शिकवले नाही. दरम्यान, देवेंद्र फडणवीस गो बॅक म्हणत जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. महाराष्ट्रात जनसुरक्षा विधेयकास मंजुरी दिल्याच्या विरोधात आणि हिंदी भाषा सक्तीच्या करण्याच्या विरोधात आम्ही एकत्र येत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या दिल्ली, जेएनयू दौऱ्याला विरोध करत असल्याचे आंदोलक विद्यार्थ्यांनी बोलतांना म्हटले. पुढे बोलताना आंदोलक म्हणाले, समाजात विष कालवण्याचे काम महाराष्ट्रातील राजकारण्यांकडून होत आहे, त्रेश पसरवण्याचे काम केले जात आहे, मुस्लिमांना टार्गेट केले जात आहे. शिवाजी महाराजांचे नाव देऊन तुम्ही समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहात, असे म्हणत एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी आपला विरोध दर्शवला.

महायुती सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत : संजय राऊत

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २५ : मंत्रिमंडळामध्ये कुणाला ठेवायचे आणि कुणाला वगळायचे हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांच्या अधिकार आहे. मात्र या सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीमध्ये आहे. काल मुख्यमंत्री दिल्लीत गेले कार्यक्रमामाचे नाव असले तरी त्यांच्या मंत्रिमंडळाची जी अवस्था झाली आहे त्यावर मार्ग काढण्यासाठी ते दिल्लीत गेले आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, मी गेली अनेक दिवस सांगत आहे राज्यातील 4 मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर जाणार आहेत. याच संजय शिरसाट, योगेश कदम, यांचे नाव जोडले गेले आहे.पण आता संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करत नवे मंत्रिमंडळ आणावे अशी चर्चा दिल्ली आणि मुख्यमंत्री यांच्या वतुळीत सुरू आहे. संजय राटोड यांना सुद्धा जावे लागणार आहे. संजय राऊत म्हणाले की, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य देईज बार, घोटाळे,

पैशाच्या बॅगा घेऊन बसणे यामुळे सरकारची प्रतिमा बिघडलेली आहे. पांचे ओझं देवेंद्र फडणवीस यांना पेलवत नाही आणि फेकताही येत नाही अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. त्यांचे 137 चे संख्याबळ आहे त्यांना असे वाकण्याची गरज नाही तरीही ते वाकले आहे. झारखंडमधून एक पथक आले आणि अमित साळुंके नावाच्या व्यक्तीला अटक करत घेऊन गेले. 800 कोटी रुपयांचा रुग्णवाहिका घोटाळा 100 कोटींचे टेंडर 800 कोटी रुपयांना दिले गेले. 108 नंबर रुग्णवाहिकेच्या अनुषंगाने जो घोटाळा झाला त्या प्रकरणात अमित साळुंके होते, त्यांना अटक करण्यात आली आहे.

कारने दोन दुचाकींना उडवले

■ महासागर प्रतिनिधी, बिडकीन, दि. २५ : बिडकीन-पैठण रोडवर टेक्नो क्राफ्ट कंपनीसमोर गुरुवारी (दि. २४) सकाळी साडेऊनच्या सुमारास तिहेरी अपघात झाला. भरधाव कारने दोन दुचाकींना पाठीमागून धडक दिली. यात तिघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलयात दाखल करण्यात आले आहे. बिडगुल गावंडे हे दुचाकीवरून (एमएच २० डीके ८०४७) पैठणकडे जात होते. टेक्नो कंपनीसमोर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव येणाऱ्या कारने (एमएच २० एफपी ९१३०) ने जोरदार धडक दिली. त्यामुळे गावंडे रस्त्याच्या बाजूच्या नालीत जाऊन पडले. यानंतर हीच कार बिडकीन येथील अश्रफ पत्तू शेख आणि त्यांचा मुलगा रहेन अश्रफ शेख यांच्या दुचाकीला (एमएच २० जीएन ४२०८) धडक दिली. ही दुचाकी सुमारे पन्नास फूट फरफटत गेली. शेवटी कार रस्त्याच्या कडेला एका वळणावर अडकून थांबली. अपघाताचा आवाज ऐकून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना संभाजीनगरातील रुग्णालयात पाठविले होते.

कारगिल विजय दिवस नव्या पिढीसाठी प्रेरणादायक वीरगाथा

परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर (मानद कॅप्टन) योगेंद्र सिंह यादव हे कारगिल युद्धातील समज्योत कमी वयाचे भारतामातेचे सुपुत्र. केवळ वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी भारतीय सैन्यात प्रवेश केला. वयाच्या १८व्या वर्षी कारगिल युद्धात सहभागी होण्याचे भाग्य त्यांना लाभले. त्यावेळी ते स्पेशल कमांडो युनिट घातक प्लाटूनचे सदस्य होते, या युनिटमध्ये ७ शूरवीर सैनिक होते. ज्यांना शत्रूच्या बंकरवर ताबा मिळवण्याचे अत्यंत कठीण आणि खतराचे पाहून आरोपीने तिच्याशी अश्लील कृत्य केले. पीडित मुलीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर बलात्कार व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यांचे मोठे नुकसान करून महत्त्वाचे क्षेत्र ताब्यात घेतले. या दरम्यान कॅप्टन योगेंद्रच्या सर्व साथीदारांना वीरगती प्राप्त झाली. कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांना १७ गोळ्या लागल्या होत्या. क्रूर पाकिस्तानी सैनिकांनी मृत भारतीय जवानांवर पुन्हा गोळ्या झाडल्या. यामध्ये जखमी कॅप्टन योगेंद्र यांच्या छातीत गोळी लागली, परंतु खिशात असलेल्या ५ रुपयांच्या नाण्यामुळे ती गोळी थांबली. अशा स्थितीतही कॅप्टन योगेंद्र सिंह यादव या लघू, वारंवार जागा बदलून, कधी बंदुकीच्या तर कधी बाँबचा साहाय्याने शत्रूवर हल्ले सुरूच ठेवले. यामुळे शत्रूला वाटले की भारतीय सैन्याची नवीन तुकडी आली आहे, त्यामुळे शत्रूने तिथून पळ काढला. कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांच्या या अति विलक्षण शौर्यामुळे त्यांना ' परमवीर चक्र' देऊन सन्मानित करण्यात आले. ते लहान वयात ' परमवीर चक्र' प्राप्त करणारे सैनिक आहेत. त्यांच्या समोर लहान वया पासूनच राष्ट्राक्षणाचे ध्येय होते.

सौ. प्रांजली विजय ब्रम्हे, नागपूर

अकोला

पान 3

कारची दुचाकीला धडक ; दोन ठार, एक जखमी



■अकोला,दि २५ (प्रतिनिधी) :
पिंजर ते बाशींटाकळी रोडवरील उजळेश्वर अजनी फाट्याजवळ काल सायंकाळी कार आणि दुचाकीची धडक लागून अपघात घडला. या भीषण अपघातात दोन ठार तर एक किरकोळ जखमी झाला आहे.पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाची कार्य तत्परता काल येताच अवघ्या विस मिनटातच रुग्णवाहिकेसह टीम घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्तांना मदत केली.

२४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी पिंजर ते बाशींटाकळी रोडवरील उजळेश्वर अजनी फाट्यावर कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वारांना जबर धडक बसुन ते फेकल्या गेल्याची माहीती पिंजर येथील सचिन उंबरकार यांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन पथकाच्या संत गाडगे बाबा

आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांना दिली. माहीती मिळताच पथकाचे जवान ज्ञानेश्वर जाधव,अंकुश सदाफळे रुग्णवाहिकेसह घटनास्थळावर रवाना झाले. घटनास्थळी हजार असलेले बाशींटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार धुमाळ आणि पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने अपघातातील जखमीला १०८ मधे आणि मृतकास पथकाच्या रुग्णवाहिकेने पुढील कारवाई करीता अकोला येथील जिल्हा रुग्णालयात रवाना केले. अपघातात दुचाकीवरील दोघांचाही मृत्यू झाला आहे. मृतकांमधे कुमार विजय जाधव रा.मोझरी खु. (अंदाजे वय २५ वर्ष) हा जागेवरच ठार झाला आहे तर दुसरे गोवर्धन राठोड महागाल लोहागव (अं.वय ५५ वर्ष) यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहीती आहे. कार चालक अश्विन ठाकरे (रा.जनुना) हे किरकोळ जखमी असल्याची माहीती आहे.

अकोल्यात मुलींचा जन्मदर वाढला !

■अकोला,दि २५ (प्रतिनिधी) :
मुलगा आणि मुलीमध्ये भेदभाव करण्याच्या जुनाट मानसिकतेत आता बदल होताना दिसत आहे. २०२२-२३ च्या शासकीय आकडेवारीनुसार एक हजार पुरुषांमागे ९०२ महिला असणाऱ्या अकोला जिल्ह्यात लिंग निवड प्रतिबंधक कायदे, नियम आणि यंत्रणांकडून काटेकोर तपासणी व जनजागृतीमुळे यावर्षी अकोला जिल्ह्यात एक हजार पुरुषांमागे ९४० महिला लिंग गुणोत्तर प्रमाण साध्य करण्यात यंत्रणेला यश आले आहे. लिंग निवड प्रतिबंधक कायदे,नियम, तपासणी व जनजागृती यामुळे अकोला जिल्ह्याच्या लिंग गुणोत्तर प्रमाणात काही सुधारणा झाली आहे. यंत्रणांकडून काटेकोर सीआरएस अहवालानुसार अकोला जिल्हाचे लिंग गुणोत्तर प्रमाण एक हजार पुरुषांमागे ९४० महिला इतके झाले आहे. पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समितीची

बैठकीत ही माहिती समोर आली. स्त्रीरोग तज्ज्ञा डॉ. वंदना पटोकार यांच्या अध्यक्षतेत ही बैठक जिल्हा रुग्णालयात झाली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, समितीचे सदस्य जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, सामाजिक कार्यकर्ता डॉ. सीमा तायडे, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. विजया पवनीकर समाजिक कार्यकर्ता प्रतिभा अवचार व समितीच्या विधी समुपदेशक अॅड. शुभांगी ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते. काटेकोर तपासण्या व जनजागृतीमुळे जिल्ह्यात हे प्रमाण सुधारले आहे. जिह्ता शल्यचिकित्सक डॉ. वारे म्हणाल्या की, या कार्यात अधिक सुधारणांसाठी सोनोग्राफी सेंटरच्या अचानक तपासण्या, घाडी यांची संख्या वाढवावी. समि तीच्या सदस्यांचा समानेश उप्तक्रम यशस्वी करण्या साठी सर्व शासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले.

लॉयन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीमच्या वतीने तथा रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने विकलांग नागरिकांना मोफत जयपूर फूट वितरण उपक्रम आगामी दिनांक १८ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.या विविध शासकीय कार्यालये व रेड क्रॉसच्या पदाधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली.यावेळी प्रकल्पाचे चेअरमन

■अकोला,दि २५ (प्रतिनिधी) :

आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त युवकांमध्ये एचआयव्ही, एडसबाबत जनजागृतीसाठी जिल्हा एड्स प्रतिबंधक पथक व क्रीडा कार्यालयातर्फे दि. ३ ऑगस्ट रोजी वसंत देसाई क्रीडांगण येथे ‘रेड रन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.वयोगट १७ ते २५ वर्षांदरम्यानच्या युवकांना त्यात विनामूल्य सहभागी होता येईल. स्पर्धेचे अंतर ५ किलोमीटर असेल. पहिल्या तीन क्रमांकांना बक्षीसे व सुधारणांसाठी सोनोग्राफी सेंटरच्या अचानक तपासण्या, घाडी यांची संख्या वाढवावी. समि तीच्या सदस्यांचा समानेश उप्तक्रम यशस्वी करण्या साठी सर्व शासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले.

अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. संबंधित कोड स्कॅन करूनही नोंदणी करता येईल.

जिल्ह्यात तीनशे विकलांग रुग्णांना मिळणार मोफत कुत्रीम हातपाय

■अकोला,दि २५ (प्रतिनिधी) :

राज्याचे माजी कृषिमंत्री लोकनेते स्व भाऊसाहेब फुंडकर यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त सेवाभावी लॉयन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीम यांच्या वतीने व इंडियन रेड क्रॉस सोसायटी अकोलाच्या सहकार्याने महानगरात ऑगस्ट महिन्यात आयोजित मोफत कुत्रीम हात पाय कॅलिबर व इतर साहित्य वितरण उपक्रम यशस्वी करण्या साठी सर्व शासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले.

लॉयन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीमच्या वतीने तथा रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने विकलांग नागरिकांना मोफत जयपूर फूट वितरण उपक्रम आगामी दिनांक १८ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात



येणार आहे.या विविध शासकीय कार्यालये व रेड क्रॉसच्या पदाधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली.यावेळी प्रकल्पाचे चेअरमन

आठवड्यानंतर पावसाची हजेरी; धरणांचा जलसाठामात्र अद्याप अपुरा

अकोला : जिल्ह्यात तब्बल अकोला आठवड्यानंतर सायंकाळच्या सुमारास पावसाने शिरकाव केला असला तरी पावसाचे प्रमाण सम ाधानकारक नसल्यामुळे जिल्ह्याच्या सर्वच भागांत चिंतेचे वातावरण आहे. जुलै महिन्यात जोरदार पावसाची अपेक्षा होती; मात्र अद्यापही सरासरीच्या तुलनेत कमीच पावसाची नोंद झाली आहे. परिणामी, धरणांमधील पाणी साठा वाढलेला नाही आणि पाणीटंचाईचे सावट अधिकच गडद होत आहे. बाळापूर, पातूर व अकोट तालुक्यांमध्ये ढगफुटीसदृश सरी झाल्यामुळे काही भागांत दिलासा मिळाला असला तरी बहुतांश तालुक्यांमध्ये अजूनही पर्जन्यवृष्टीची प्रतीक्षा आहे. बाळापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना

थोडासा जीव मिळाला, पण जिल्ह्याच्या इतर भागांत कोरडे वातावरण कायम आहे. जिल्ह्यातील प्रमुख महान धरणाचा पाणीसाठा सध्या केवळ २५-३० टक्केच असून गेल्या वर्षाच्या तुलनेत तो खूपच कमी आहे. काटेपूर्णा धरणांमध्येही समाधानकारक पाणी साठा झालेला नाही. यामुळे शेतीसोबतच शहर जलपुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही यंदाचा खरीप हंगाम अडकलेला दिसतो. अर्धवट पेरण्या झाल्या असून पिकांना वेळेवर पाणी मिळाले नाही, तर उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत दमदार सरींची शक्यता वर्तवली असली तरी प्रत्यक्षात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे.

राज्य निवडणूक आयुक्तांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी

■अकोला,दि २५ (प्रतिनिधी) :

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीची पाहणी केली. जिल्हाधिकारी अजित कुंभार यावेळी उपस्थित होते. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा श्री. वाघमारे यांनी अमरावती येथे विभागीय कार्यालयात आयोजित बैठकीत गुरूवारी घेतला. त्यानंतर आयोगाच्या सुनावणी कामकाजासाठी त्यांचे आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन झाले. सुनावणी कामकाजानंतर त्यांनी नूतन इमारतीची पाहणी केली. इमारतीतील आनंदी कक्ष, आवश्यक दस्तऐवज तत्काळ मिळण्यासाठी किअॅस्क सुविधा, हिरकणी कक्ष, सूचनाफलक



आदी विविध सुविधांची पाहणी श्री. वाघमारे यांनी केली. जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले आदी उपस्थित होते.

अकोला पश्चिम मतदार संघातील मतदान यादीत १४ हजार बाळापुरातील नावे आहेत ते कमी करावेत – भाजपा

बाळापुर भागातील नावे असल्यामुळे ती त्वरित काढण्यात . यावी. यासंदर्भात पुरावे सुद्धा देण्यात आला आहे.२४ हजार मते दोन वेळा असून ती काढण्यात यावी अशी ही मागणी त्यांनी केली विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिष्ट मंडळाने मतदार यादीच्या अवलोकन करून पूर्ण पुरावे निशा यादी निवडणूक आयोगाकडे प्रस्तुत केली व त्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग तसेच राज्य निवडणूक आयोगाकडे सुद्धा तक्रार करण्यात आली आहे खासदार अनुप धोत्रे यांच्या माध्यमातून सुद्धा तक्रारी करण्यात आल्या. अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या आधी यादी दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी केली असून विजय

अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली आज निवेदन देण्यात आले आहे यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ही तक्रार पाठवण्यात येणार असून त्यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल व १४ ००ची नावे कमी करण्यात येईल. असे अभिवचन देण्यात आले विजय अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार, निवडणूक अधिकारी वाघमारे यांना निवेदन देण्यात आले यावेळी जयंत मसने, संजय बडोणे, अमोल गीते, तुषार भिरड, संदीप गावंडे, पवन महड्डे, महाले नितीन राऊत, रमेश करिहार, राजेंद्र गिरी, निलेश निनोरे, दिलीप मिश्रा, अमोल मोहकार , अमोल ,गोगे,, विजय चौधरी विजय ठाकूर, प्रामुख्याने उपस्थित होते

थोडक्यात

सीबीएसई शाळांतही

आता सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीचे!




अकोला : सीबीएसई शाळांमध्ये स्वच्छतागृहे वगळता अन्य सर्व ठिकाणी 'रिअल टाइम ऑडिओ- व्हिज्युअल रेकॉर्डिंग' करणारे सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भात सर्व शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत. सीबीएसईचे सचिव हिमांशू गुप्ता यांनी यासंदर्भात पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, शाळेेत विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळायला हवे. शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी लावण्याबाबत सीसीटीव्ही नियमांत सुधारणा केली आहे. प्रवेशद्वारे, दारे, लॉबी, कारिडॉर, पायऱ्या, वर्ग, प्रयोगशाळा, ग्रंथालय, उपाहारगृह, स्टोअर रूम खेळांचे मैदान या ठिकाणी हाय रिझोल्युशन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत. स्वच्छतागृहांना यातून वगळण्यात आले आहे.

‘माँ की रोटी’ खानावळ चे गोपीकिशन बाजोरीया यांच्या हस्ते उद्घाटन

अकोला : महिलांच्या सक्षमीकरणाकरिता काम करीत असलेले माँ फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून देशामध्ये सर्व सामान्यांना परवडेल असे शुद्ध जेवणाच्या शंभरचार्यावर शाखा निर्माण करणे व त्या माध्यमातून शेकडो म हिलांना रोजगार देणे हा स्तुत्य उपक्रम असून या उपक्रमाला पुढेही मदत करणार असे प्रतिपादन शिवसेना उपनेते गोपीकिशन बाजोरीया यांनी केले. ते अकोला येथील माँ फाउंडेशन व रॅलीज इंडिया लिमिटेड च्या मदतीने सुरू झालेल्या जय महाकाली स्वयंसाहायता समूहच्यावतीने ‘माँ की रोटी’ खानावळ चे उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्राम खु उपाताई वीरक युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख खुशी भटकर उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नति अभियान, अकोलाचे रॅड्रेड जेकड महिला आर्थिक विकास मंडळाचे कुंदन सर माँ फाउंडेशनचे संचालक विलास कांबळे दैनिक हिंदुस्थानचे संजय अलगत आदींची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख उषा विरक यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते गोपीकिशन बाजोरीया यांच्या हस्ते महाकाली महिला बचत गटाच्या अश्विनी लभाने, मीना बिहाडे, सुमिता राठोड, विजया देशमुख, मंदा सोनवणे, सीमा माकोडे, निकिता जुमडे, स्वाती धनोकार, पौर्णिमा तायडे, भायश्री गांजरे, उज्वला भटकर आदींचा यावेळी गोपीकिशन बाजोरीया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमामेे सूत्रसंचालन प्रशांत भटकर यांनी केले.

अकोला-शेगाव पायदळ वारीचा रौप्य महोत्सव वर्ष२५ वर्षांची अखंड परंपरा



फक्त श्री गजानन महाराजांवारील निस्सीम भक्तिभाव आणि चालत जाण्याची निर्धार. या छोट्याशा उपक्रमाला आज २५ वर्षाचा प्रदीर्घ आणि यशस्वी

कर्माला भक्तीची जोड देणारी वारी दि अकोला अर्बन बँक कर्मचाऱ्यांचे आयोजन
प्रवास लाभला आहे. आज ही वारी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची, त्यांच्या कुटुंबियांची, आणि अकोलातील असंख्य वारकऱ्यांची सामूहिक वारी झाली आहे. या वारीमुळे बँकेच्या सेवकांम ध्ये केवळ आध्यात्मिक ऊर्जा वाढलेली नाही, तर परस्पर संबंधही अधिक घट्ट झाले आहेत. या उपक्रमात बँकेचे सर्व स्तरांतील कर्मचारी आणि त्यांचे परिवार सहभागी होणार असून, या यानेद्वारे सामाजिक बांधिलकीही जोपासली जाणार आहे. श्री गजानन महाराजांच्या पावन भूमीकडे

नेणारी ही वारी केवळ पायांनी चालत जाण्याची यात्रा नाही, ती अंत:करणातील विश्वासाची, भक्तीची आणि सेवाभावाची चाल आहे. २५ वर्षांचा हा प्रवास म्हणजे श्रद्धेने सुरू झालेल्या संकल्पाची यशोगाथा आहे. या वारीने दि अकोला अर्बन बँकेच्या कार्यसंस्कृतीत एक वेगळीच उर्जा निर्माण केली आहे.शनिवार दि. २६ जुलै रोजी सकाळी ७ वाजता ही पायदळ वारी अनोखा मंदिर डाबकी रोड, अकोला येथून निघेलसदर वारी वर्षातून एकदा असते.या वारीमध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांसोबत विविध स्नेही नागरिकांचा सहभाग असतो.

‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद’ नावाची योजनाच नाही

■अकोला,दि २५ (प्रतिनिधी) :
मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना’ अशा योजनेच्या नावाने समाजमाध्यमांतून काही संदेश प्रसारित होत आहेत. प्रत्यक्षात या नावाची कुठलीही योजना नाही.

त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले.सध्या सोशल मीडियावरून ‘मुख्यमंत्री बाल आशिर्वाद’ नावे योजना असून, १ मार्च २०२० नंतर ज्यांचे दोन्ही पालक अथवा एक पालक मृत्यू झाला आहे व बालकांचे वय १८ वर्षे पेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील २ मुलांस बाल सेवा योजना अंतर्गत दरमहा ४ हजार रुपये मिळणारआहेत व

महिला व बालविकास अधिकारी यांचे स्पष्टीकरण

याचे फॉर्म तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत’ अशी चुकीची माहिती प्रसारित करण्यात येत आहे.अशा नावाने कोणतीही योजना अस्तित्वात नसून सदर बाब अफवा आहे. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवून आर्थिक नुकसान होणार नाही याबाबत सावध असावे. महिला व बाल विकास विभागाच्या योजनांबाबत माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय व चाईल्ड हेल्पलाईन १०९८ कडे संपर्क साधावा, असे आवाहन श्री. पुसदकर यांनी केले आहे.



कारगिल विजय दिवस विशेष

२६ जुलै २०२५

देशाचे शूर सैनिक हे देशाचा अभिमान आहेत, जे देशाच्या रक्षणासाठी नेहमीच कर्तव्यपथावर तैनात असतात. कोणत्याही प्रकारची आपत्ती किंवा संकट आले तरी ते धाबतर नाहीत; कडक ऊन असो किंवा गोठवणारी थंडी असो, घनदाट जंगले असोत, उंच पर्वत असोत किंवा पावसाळी वादळ असोत, देशाचा सैनिक आपली भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे बजावतो. अनेक परिस्थितीत, उपाशी आणि लहानलेले राहून, गैरसोयीशी झुंजून, मृत्यू समोर पाहूनही, ते सैनिक कधीही मागे हटत नाहीत. सैनिक कर्तव्याच्या आणि देशाच्या रक्षणासाठी शहीद होतात. देशाच्या शूर सैनिकांबद्दल आपल्याला जो आदर, सन्मान आणि अभिमान आहे, तोच आदर देशाच्या शूर सैनिकांनाही आपल्याबद्दल आहे का?

देशात दररोज नवीन वाद आणि नवीन समस्या उद्भवतात दिसतात. गंभीर गुन्हांचा आलेख इतका वेगाने वाढत आहे की लहान मुले देखील त्यात सक्रिय असल्याचे दिसून येते. आता, नातेसंबंधांना कलंकित करणाऱ्या घटना जवळजवळ दररोज पाहायला आणि ऐकायला मिळतात.

लोकांसाठी आता माणुसकी, प्रतिष्ठा, शुद्धता, सत्यता, कर्तव्यनिष्ठा, विश्वासार्हता, सहिष्णुता, स्वाभिमान यासारखे शब्द त्यांचे मूल्य गमावून बसले आहेत आणि त्यांची जागा लोभ, द्वेष, आक्रमकता, फसवणूक, खोटेपणा, होंग, भ्रष्टाचार, खुशामत, अक्षीलता, देखावा, शब्द आणि कृतीतील तफावत आणि स्वार्थ यांनी घेतली आहे.

प्रत्येकजण स्वतःच्या स्वात्थासाठी पर्यावरण, समाज आणि देशाचा

विनाकारण नाश करण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील लोकांची अशी परिस्थिती पाहून सीमेवर तैनात असलेल्या शूर सैनिकांसारखे जगण्याचा विचार कधी लोकांच्या मनात येत नाही का?

१९९९ च्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलेला भारतीय भूभाग परत मिळवण्यासाठी लढलेल्या भारतीय सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाचा हा दिवस सन्मान करतो. हा दिवस भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करण्याच्या दृढनिश्चयाचे प्रतीक आहे.

कारगिल विजय दिवस हा राष्ट्रीय अभिमानाचा आणि भावी पिढ्यांना शौर्य आणि बलिदानाच्या सत्यकथांनी प्रेरित करण्याचा दिवस आहे. देशातील असे विजय दिवस आपल्याला प्रत्येक क्षणी प्रेरणा देतात आणि देशाची सुरक्षा भारतीय सैनिकांच्या हातात सुरक्षित आहे याचा आपल्याला अभिमानही वाटतो.

पण त्या तुलनेत, जेव्हा आपण आपल्या सभोवतालचे वातावरण पाहतो तेव्हा, आश्चर्य वाटते की आपल्यासारख्या स्वार्थी लोकांच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर इतका त्रास सहन करतो का?

५ वर्षांच्या निवडणुकांनंतर, नेते पुन्हा जनतेत जातात आणि अभिनय करायला लागतात आणि निवडणुका संपताच ते पूर्वीसारखे होतात. अनेक नेते निवडणूक प्रचारादरम्यान सामान्य लोकांच्या घरी, शेतात आणि कामाच्या ठिकाणी जाऊन त्या लोकांचा कामात मदत करताना माध्यमांमध्ये दिसतात.

जनता भोळी म्हणावी की मूर्ख, ज्या

देशाच्या शूर सैनिकांच्या बलिदानाच्या तुलनेत आपणा कुठे आहोत?



नेत्याला जनता आपला प्रतिनिधी म्हणून निवडते आणि जनतेच्या कल्याणासाठी ५ वर्षांच्या कार्यकाळासाठी उच्च पदांवर बसवते, जर तो नेता योग्य धोरणांसह

लोकांच्या कामे करण्यात अपयशी ठरला तर त्याला निवडून देणारे लोक स्वतः त्या नेत्याकडून उत्तरे मागण्यास धाबतरात.

आज किती लोक त्यांच्या नेत्याकडून, खासदार, आमदार, नगरसेवक किंवा त्यांच्या क्षेत्रातील संबंधित लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारतात किंवा

उत्तरे मागत? नेता जितका उच्च पदावर असेल तितका तो जनतेला जास्त जबाबदार असतो. जर देशाचे नेते शूर सैनिकांप्रमाणे पूर्ण प्रामाणिकपणा आणि देशभक्तीने त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये पार पाडत असतील तर देशात कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

माझ्या आयुष्यातील एक छोटसा अनुभव

आपण सर्वांसोबत शेअर करत आहे. मी

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना,

राष्ट्रीय कॅडेट कॉर्पाचा देखील विद्यार्थी

होतो. त्या वेळी, आम्ही एनसीसी विद्यार्थी

कॅम्पमध्ये जायचो आणि खूप काही

शिकायचो. डिसेंबर-जानेवारीच्या थंडीत

जंगलातील त्या कॅम्पमध्ये, प्रत्येक

विद्यार्थ्याला रात्री २ तास तंबूबाहेर सुरक्षा ड्युटीवर लावायचे.

मग पहाटे १ वाजले किंवा ३ वाजले तरी, विद्यार्थ्याला झोपेतून उठावे लागायचे, पूर्ण गणवेश घालून, तयार होऊन तंबूबाहेर संत्री म्हणून ड्युटी करावी लागायची. २५ किमी सतत जंगल ट्रेकिंग करणे, दररोज आपआपल्या तंबूच्या जमिनीवर शेणाचा लेप लावणे, किल्ला बनविणे, विविध स्पर्धांमध्ये भाग घेणे. पहाटे ५ वाजता उठणे, तयार होऊन रिपोर्टिंग करणे, तक्रार न करता दररोज आपले सर्व काम स्वतः करणे. वेळेवर नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण उघड्या गवताळ जमिनीवर बसून

करणे. दिवसभराच्या कामामुळे शरीर इतके थकून जायचे की झोपताच गाढ झोप येत असे. अगदी थोडीशी चुकीसाठी ही कठोर शिक्षा भोगावी लागायची. देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी त्यांच्या विविध कला आणि कौशल्यांचे प्रदर्शन करायचे. टीमवर्क, सद्भावना, देशभक्ती, तत्परता, निष्ठा, समर्पण, कठोर परिश्रम आणि शिस्त यांचा एक अनोखा संगम पाहायला मिळायचा आणि मला त्याचा भाग असल्याचा अभिमान वाटायचा. त्या दिवसांनी मला आयुष्यात खूप काही शिकवले. जीवनात नियम आणि शिस्त खूप महत्त्वाची आहे.

समस्यांचे मूळ समजून घेण्याऐवजी, लोक बाह्य स्वरूप पाहून किंवा खोट्या देखाव्यांना बळी पडून आणि स्वतःच्या कल्पना तयार करून समस्या वाढवतात. प्रत्येकासाठी दर्जेदार शिक्षण, प्रगत आरोग्य सुविधा आणि पात्रतेनुसार रोजगार किंवा व्यवसाय सेवा ही एका मजबूत देशाची वैशिष्ट्ये आहेत.

आपल्या जीवनातील मूलभूत गरजांशी संबंधित समस्यांची जाणीव न ठेवता, आपण निरुपयोगी गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो आणि आपापसात भांडतो, ज्यांचा आपल्या जीवनाशी काहीही संबंध नसतो. विश्वास बसत नाही पण आपल्या समाजात अशा घटना घडत आहेत जिथे ८- ११ वर्षांच्या मुलांना ४-५ वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर बलात्कार केल्याचे आढळून येत आहे. अनेक पालकांना मुलांसोबत किंवा मुलांसमोर कसे वागावे हे देखील माहित नसते.

मोबाईल, सोशल मीडिया आणि फॅशनने मुलांचे बालपण आणि निरामसता हिरावून घेतली आहे. शूर शहीद सैनिक, महापुरुष, क्रांतिकारी देशभक्त, समाजसुधारक, शूर राजे आणि सम्राटांच्या प्रेरणादायी गाथा जाणून घेण्याऐवजी, आजकाल आपण चित्रपट तारे, ऑनलाईन गेम, टाईमपास मनोरंजन, अक्षीलता पाहण्यात आणि जाणून घेण्यात आपला मौल्यवान वेळ वाया घालवतो.

फक्त जिभेच्या लालसेपोटी लोक अस्वास्थ्यकर अन्न पसंत करतात. मानवी आळस, व्यसन, प्रदूषण आणि भेसळ यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य कमकुवत झाले आहे, पण लोक याला महत्त्व देत नाहीत, जी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.

स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनासारख्या दिवसासाठी सामान्य लोकांमध्ये देशभक्ती जागृत होते. आपण खूप तिरंगी झेंडे खरेदी करतो आणि फिरतो, रॅली काढतो, देशभक्ती गाण्यांमध्ये मन होतो, खूप आनंद घेतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ते तिरंगा आपल्या आजूबाजूच्या रस्त्यांवर, कचऱ्यात, सर्वत्र वाईट स्थितीत पडलेले आढळतात.

देशाच्या तिरंगा ध्वजाला इतके स्वस्त बनवू नका की त्याच्याशी खेळण्यासारखे खेळल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी कचऱ्यात सापडेल. ध्वजाची किंमत पैशात नाही तर सन्मानात आहे, ज्याची काहीही किंमत असू शकत नाही, ते अनमोल आहे. या राष्ट्रीय झेंड्याचा रक्षणासाठी आणि सन्मानासाठी एक शूर सैनिक आपले प्राण अर्पण करतो, मग त्या सैनिकाचा तुलनेत आपण कुठे आहोत?

कोणत्या परिस्थितीत, किती त्याग, संघर्ष आणि बलिदानानंतर आपल्याला स्वातंत्र्याचा हा दिवस साजरा करायला मिळाला, याची जाणीव कधी आपल्या मनाला होते का? स्वातंत्र्यासाठी, अस्संख्य लोकांनी आपले सर्वस्व गमावले जेणेकरून आपण हा दिवस पाहू शकू. देशातील प्रत्येक नागरिक, मग तो नेता असो वा सामान्य कर्मचारी, मालक असो वा नेाकर, व्यापारी असो वा कामगार, प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील काही वर्षे सैनिक म्हणून देशाची सेवा करण्यासाठी दिली पाहिजेत, जेणेकरून आपण सर्वांना शिस्त, देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचा खरा अर्थ समजेल.

कोकाटेबद्दल सरकार एवढे लाचार का?

राज्यातील काही आमदार, मंत्री व राजकीय कार्यकर्त्यांनी काढ्यांचे उल्लंघन करून संपूर्ण हद्द पार केल्याचे दिसून येते. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुध्दा चिंता व्यक्त केली आहे. अशा घटना वारंवार होत राहिल्या तर आमदार माजले असे लोक म्हणतील... असे सुचक विधान त्यांनी विधानभवन परिसरात झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर केले होते.

या अगोदर संजय गायकवाड यांनी विधानभवन कॅन्टीन व्यवस्थापकाला मारहाण केली. आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या समस्येकडे पाठ फिरवून रमी खेळण्यात व्यस्त आहेत. कोकाटे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत, तरी सरकार व पक्ष त्यांच्या पाठीशी उभे आहेत हे कसे काय? ही बाब राज्याच्या १४ कोटी जनतेच्या समजण्या पलिकडील आहे.

राज्यात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी चिंतेत आहेत आणि मंत्री कोकाटे रमी खेळण्यात गुंग. राज्यातील शेतकरी दररोज कुठे ना कुठे आत्महत्या करीत आहे, शेतकऱ्यांजवळ शेती वाहण्यासाठी बैल नाही हे सुद्धा महाराष्ट्रासह संपूर्ण देशांनी पाहिले, शेतकरी जमीनीने व मनाने करोडपती असून सुद्धा पैशांनी शुन्य आहे. शेतकऱ्यांच्या फांद्यावरून चट्टा शेतकरी जावे लागते अशा अनेक जटील समस्या राज्यापुढे आहेत, शेतकऱ्यांच्या मुलभूत व अती आवश्यक सेवांकडे दुर्लक्ष करून रमी खेळणे म्हणजेच जुगार खेळण्यात राज्याचा कृषी मंत्री कोकाटे व्यस्त असतो, ते ही सभागृहात

चर्चेदरम्यान याला काय म्हणावे? आणि अशा कृत्याबद्दल अजून पर्यंत त्यांचा राजीनामा सुध्दा सरकारने मागितला नाही किंवा कठोर कारवाई सुध्दा केली नाही. म्हणजेच सरकारला अश्याच लोकांची गरज आहे का? असाही प्रश्न उपस्थित होतो.

पूर्वी देशाचे राजकारण महाराष्ट्रातून चालायचे. आता तर महाराष्ट्राला राजकीय पुढाऱ्यांनी संपूर्णपणे कलंकित केले आहे. पूर्वी युपी-विहारीमध्ये गुंडाराज चालायचा असे म्हटल्या जायचे. परंतु आता तर महाराष्ट्रात गुंडाराज विधानभवन परिसरात दिसून येत आहे आणि जबाबदार कोकाटे सारखे मंत्री रमी सारखे जुगार खेळण्यात मग्न आहेत. यामुळे राज्याच्या जनतेला काय फायदा जाईल व हे मंत्री काय जनतेचे व शेतकऱ्यांचे सेवा करेल? हा गहन प्रश्न उपस्थित होतो.

जी व्यक्ती शासनाला भिकारी म्हणते यावरून त्यांची मानसिकता किती खालच्या दर्जाची असेल हे आपण समजू शकतो. तरीही सरकार शांत आहे हे कसे काय? या अगोदर सुध्दा शेतकऱ्यांबद्दल घृणास्पद आणि बेजबाबदार वक्तव्य केले होते. म्हणजे अनेकदा शेतकऱ्यांच्या जखमेवर मोठ चोळून ठेच पोहचवणारे, शासनाला कमजोर करणारे आणि राज्याच्या १४ कोटी जनतेची अवहेलना करणारे माणिकराव कोकाटेंना सरकार अभय का देत आहे? ही अत्यंत शरमेची व लाजिरवाणा बाब आहे असे मी समजतो. राज्याची जनता,

शेतकरी व प्रशासन यांच्या विरुद्ध वारंवार अवहेलना करणारे वक्तव्य करणाऱ्या कोकाटेंना मंत्री पदावरून व आमदारी पदावरून ताबडतोब बरखास्त करायला पाहिजे होते.

आपण म्हणतो की गुन्हाला माफी नाही. परंतु शेतकऱ्यांचा, राज्याच्या जनतेचा व सरकारचा मोठा अपमान करणारा गुन्हेगार कोकाटे आहे हे माहीत असून सुद्धा मंत्री पदावर विराजमान आहे. म्हणजेच सरकार व कोकाटेंचा पक्ष गुन्हेगाराला एकावर-एक माफ करताना दिसत आहे ही लोकशाहीला कलंकित करणारी बाब आहे. आता अशी चर्चा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करता त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाणार नाही.

कोकाटेकडून कृषी खाते काढून ते मकरंद पाटील यांना दिले जाईल आणि पाटील यांच्या कडील मदत व पुनर्वसन खाते कोकाटेंना दिले जाईल, अशा चर्चेला उधान आले आहे. सभागृहात रमी सारखा जुगार खेळणारा मंत्री, शेतकऱ्यांचा अपमान करणारा व १४ कोटी जनतेला ठेच पोहचणारे कोकाटे यांच्यावर कायदेशीर कोणतीच कारवाई न करता सरकार अभय देत आहे ही राज्यासाठी, शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बाब आहे. यावर सरकार व राज्यपालांनी गांभीर्याने विचार करावा व माणिकराव कोकाटेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.



रमेश कृष्णराव लांजेवार स्वतंत्र पत्रकार, नागपूर. ९९२१६९०७७९

चाहूल श्रावण मासाची..!

प्रेमळ, मनमोहक हवाहवासा वाटतो. याशिवाय कधीतरी मुसळधार पाऊसही पडतो. तर क्षणात ऊन आणि क्षणात पाऊस हे देखील श्रावणातील पावसाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अशा या पावसामुळे निसर्गातही अनेक बदल होतात आणि संपूर्ण सृष्टी हिरवीगार दिसू लागते.

मात्र श्रावणातील पाऊस हा सहसा निसर्गाला हानी पोहोचवेल असा कधीही बरसत नाही. पावसाळ सुरू झाला की अनेक जण विशेषतः महिला या श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. मराठी श्रावण महिना म्हटलं की सर्व सणांचा राजा मानला जातो. श्रावण महिन्याचे महत्त्व आपल्याकडे अधिक आहे.

श्रावण महिना हा कोणत्या ऋतूत येतो हे वेगळे सांगायची गरज नाही. पावसाळ ऋतूमध्ये येणारे श्रावण सण प्रत्येकाच्या वाटतात. श्रावण महिन्यात अनेक सण असतात. श्रावण महिन्यातील सण मात्र या संपूर्ण महिन्यात अगदी हौशीने साजरे केले जातात. निसर्ग तसेच परंपरा या दोन्ही सृष्टीने श्रावण महिन्याचे महत्त्व आहे.

चतुर्मासीतील सर्वात श्रेष्ठ महिना म्हणून श्रावण महिन्याची ओळख आहे. आपाढी अमावस्येला दिवाची आरास केल्यानंतर सर्व

व्रतवैकल्यांना सुरुवात करण्यात येते. यानंतर निसर्गातील वातावरण ही बदलते आणि ऊन पावसाचा खेळ श्रावणामध्ये सुरू होतो.

रसरशीत हिरव्या भाज्यांचा हा महिना सुरू होतो. श्रावण महिना हा उत्सवाचा महिना म्हणून ओळखला जातो. आणि म्हणूनच याला सर्णांचा राजा श्रावण असे म्हणतात. कारण बरेच मराठी सण या महिन्यात असतात. विशेषतः महिलांसाठी हा महिना खास असून विवाहांसाठी तर माहेरी जाण्याची पूर्ण पर्वणीच असते.

श्रावण महिना म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते अत्यंत निर्मळ असं वातावरण आणि नजरेस पडते ती सर्व हिरवीगार सृष्टी. श्रावण महिन्यात बरेच सण उत्सव साजरे केले जातात. जसे की नागपंचमी, मंगळगौरी, श्रावण सोमवार, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, दही काला, पिठोरी अमावस्या, शेतकरांचा सण पोळा इत्यादी सण उत्सव साजरे केले जातात. तसेच बौद्ध धर्मीयांच्यासाठी श्रावण महिना वषावांस उपासना या दृष्टीने अधिक महत्त्वाचा मानला जातो.

आता येणार श्रावण चाहूल झाली श्रावणाची व्रत उपासनेचा महिना सांगे सुधीची कहाणी

काल शुक्रवारपासून श्रावण महिना सुरू झाला. हिंदू धर्मात श्रावण महिन्याचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. श्रावण महिन्यातील सोमवार हिंदू धर्मात पवित्र मानला जातो. या दिवशी महादेवाची पूजा केली जाते. तसे श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा व व्रत करण्याची हिंदू व जैन धर्माची परंपरा आहे.

श्रावण महिन्याला सणांचा महिना म्हंटले जाते. कारण श्रावण महिन्यातच सर्वात जास्त सण येतात. या महिन्यात व्रत वैकल्यांची रेलचेल असते.

श्रावण महिन्यात नाग पंचमी, रक्षा बंधन, नारळी पौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला, मंगळगौरी, बैल पोळा हे सण येतात. त्यानंतर येणारे गौरी गणपतीही याच महिन्यात खुणावत असतात. नाग पंचमी पासून दसरा दिवाळी पर्यंत सगळ्या हव्या हव्याशा सणांची सुरुवात याच महिन्यापासून होते.

सणच्या दिवशी गोडाघोडाचा वेत घराघरात असतो. श्रावणातील प्रत्येक दिवस सण होऊन जातो. अशा आनंदी वातावरणामुळे असेल कदाचित पण श्रावणात

सणांचा, व्रत वैकल्याचा महिना श्रावण

मनाच्या सांदी कोपऱ्यात उत्साहाचे नवे ऋतू फुलत असतात. बहुतेक सगळ्या सणामध्ये आणि अंगिकारल्या जाणाऱ्या व्रत वैकल्यांमधून संकटातून निर्भिडपणे आणि यशस्वीपणे बाहेर येण्यासाठी शक्ती मिळवण्यासाठी प्रेरणा मिळते. श्रावण महिना केवळ हिंदूसाठीच नव्हे तर मुस्लिम आणि पारशी बांधवांसाठीही पवित्र महिना मानला जातो. याच महिन्यात मुस्लिमांची बकरी ईद आणि पारशी बांधवांची पतेती हे सण येतात. त्यामुळे हिंदू प्रमाणेच जैन, मुस्लिम आणि पारशी बांधव श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. मुस्लिम आणि पारशी बांधव देखील त्यांचे सण उत्साहात आणि जल्लोषात साजरे करतात. आषाढ महिन्यात झालेला पावसाने सर्वत्र हिरवळ

दाटलेली असते. निसर्ग आषाढ सरी पिऊन हिरवे गालिचे पसरून बहरलेला असतो. हा हिरवा गालिचा पाहूनच

हिरवे हिरवेगार गालिचे हरित तृणाच्या मखमलीवर....

ही कविता बालकवींना सुचली असावी. श्रावण महिन्यात सगळीकडे वसुंधरेवर श्रावणाच्या धारा बरसत असतात. श्रावणाच्या धारा बरसत असल्याने निसर्ग सौंदर्य तुप्तीचा हुंकार देत असतो. निसर्गाचे बहरलेले सौंदर्य पाहताच हासरा, नाचरा, लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला या ओळी ओठी गुणगुणावण्या वाटतात.

श्रावण म्हणजे चैतन्य.... श्रावण म्हणजे उत्साह..... श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून उज पडे या कवितेत बालकवींनी श्रावण महिन्याचे चित्रण यथार्थपणे मांडले आहे.

विवाहबाह्य संबंधात तामिळनाडू अव्वल



निकाल जाहीर केले होते ज्यामध्ये भारत आणि ब्राझील हे विवाहबाह्य संबंधांचे सर्वाधिक प्रमाण असलेले देश म्हणून स्थान देण्यात आले होते. त्या डेटामध्ये, भारतातील ५३% सहभागींनी कबूल केले की त्यांच्या आयुष्यात कधीतरी त्यांचे विवाहबाह्य संबंध होते.

अहवालात असा दावा करण्यात आला आहे की भारत हा व्यवहारांसाठी सहावा सर्वात मोठा जागतिक बाजार बनला आहे. टियर-२ शहरांमध्येही विवाहबाह्य संबंध वाढत आहेत. या तीव्र वाढीमागे प्लॅटफॉर्मने कोणतेही विशिष्ट कारण दिले नाही. परंतु अहवालात असे म्हटले आहे की भारतातील टॉप २० जिल्ह्यांपैकी ९ जिल्ह्यांचा समावेश दिल्ली-एनसीआर प्रदेशातील आहे. दिल्लीतील ६ जिल्हे (मध्य दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर), गुडगाव, गाझियाबाद आणि गौतम बुद्ध नगर (नोएडा) यांचाही यादीत समावेश आहे.

यावेळी मुंबई यादीतून बाहेर पडली आहे, तर जयपूर, रायगड (छत्तीसगड), कामरूप (आसाम) आणि चंदीगड सारख्या शहरांनी नवीन स्थान मिळवले आहे. गाझियाबाद आणि जयपूर, जे टियर-२ शहरे मानले जातात, त्यांनी अनेक प्रमुख शहरी केंद्रांना मागे टाकले आहे.

विवाहबाह्य संबंधात तामिळनाडू अव्वल

विवाहबाह्य संबंधात तामिळनाडू अव्वल

अनेक गुणधर्म असलेली दिसें माळरानात बांधावर रानभाजी भरपूर औषधी गुणधर्म त्यात ते घेई... आरोग्याची काळजी

श्रावण महिना हा सहसा पावसाळी भाज्या खाण्यासाठी प्रसिद्ध आहे. श्रावण महिन्यात चांगले आणि पौष्टिक अशा हिरव्या पालेभाज्या मिळतात. हिरव्या पालेभाज्यामुळे आरोग्याला फायदा मिळतो. त्यामुळे अशा भाज्यांचा आस्वाद अधिक घ्यावा.

सहसा या काळात मासाहार करण्यात येत नाही. श्रावण महिन्याचे महत्त्व हे धार्मिक पौराणिक आणि आरोग्यदृष्ट्या ही अधिक मानण्यात येते. प्रत्येक अश्या धर्मा नुसार श्रावण महिन्याचे खास वैशिष्ट्य आहे. श्रावण हा पौष्टिकता ऋतूमध्ये येणारा महिना आहे. निसर्गातही

सौ. चैताली संगेपाल वरधट मूर्तिजापूर, जि. अकोला. 9834593685

अक्षीकायम प्रा. अशोक सारडा मेहकर (९४२९३९४३९१)

॥ जय गजानन ॥

गजाननाच्या पद स्पर्शाने गजबजली मेहकर नगरी आबालवृद्धभक्त नरनारी दर्शना आतूर झाले भारी..

सत्संगाने होई आत्मोद्धार वृत्ती असावी परोपकार त्याचा पाठीराखा गजानन विश्वास ठेवा या वचनावरी.

उध्या पत्रावळीतील शितांचे करून भक्षण अन्नाचा करा सन्मान शिकवण देती संत गजानन.

सी सी.आय.आय कडून द्विपक्षीय आर्थिक संबंधांमध्ये एक परिवर्तनकारी

टप्पा म्हणून भारत–यूके मुक्त व्यापार कराराचे (एफ.टी.ए) स्वागत

नवी दिल्ली, २५ जुलै : भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी युनायटेड किंग्डमला ऐतिहासिक भेट दिली आणि आज सकाळी भारत–यूके मुक्त व्यापार करारावर (एफ.टी.ए) स्वाक्षरी केेल गेली.

माननीय पंतप्रधान यांच्यासोबत असलेल्या प्रतिनिधीमंडळात भारतीय उद्योगातील १६ मुख्य व्यावसायिक नेते सामील होते आणि याचे नेतृत्व श्री. सुनील भारती मित्तल, संस्थापक आणि अध्यक्ष, भारती एंटर्प्रायझेस तसेच सह–अध्यक्ष, इंडिया–यूके सी.ई.ओ फोरम, यांनी केले. व्यापार प्रतिनिधिमंडळाची व्यवस्था भारतीय उद्योग राष्ट्रमंडळाने (सी.आय.आय ने) केली होती आणि त्याची उपस्थिती भारतयूके आर्थिक संबंधांचा विकास करण्यासाठी सरकार व उद्योग यांच्यातील मजबूत सहयोग दर्शवते.

या प्रसंगी बोलताना मित्तल म्हणाले, मोठ्या आशावादाने सर्व क्षेत्रांमधील भारतीय उद्योग भारत–यूके एफ.टी.ए चे स्वागत करत आहे. नवोपक्रमाला चालना देणारी, बाजारत प्रवेश सुलभ करणारी आणि गुंतवणूक वाढविणारी एक आधुनिक, प्रगत विचारसरणी असलेली भागीदारी या करारातून स्थापित केली जात आहे. द्विपक्षीय सहकार्याचे प्रमाण

भारत इंग्लंड मुक्त व्यापार करार झाल्यामुळे मेक इन इंडियासाठी

होत आहे नव्या युगाची सुरुवात



नवी दिल्ली / लंडन, २५ जुलै : टीव्हीएस मोटर कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय अधिकृत ब्रिटन दौऱ्यात भारत–इंग्लंड मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्याच्या घटनेचे स्वागत केले आहे. या ऐतिहासिक करारामुळे २०३० पर्यंत या दोन्ही देशांमधला द्विपक्षीय व्यापार ६० अब्ज अमेरिकी डॉलर वरून १२० अब्ज

अमेरिकी डॉलरपर्यंत दुपटीने वाढण्याचा अंदाज आहे. विकसित भारत या पंतप्रधान

मोदी यांच्या दृष्टिकोनाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या मुक्त व्यापार करारामुळे विशेषतः भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गतभारतीय उत्पादन आणि डिझाइन क्षेत्रासाठी जागतिक स्तरावर महत्त्वाच्या टप्प्यावर झाला आहे. कंपनीने अलीकडेच प्रतिष्ठित ब्रिटीश ब्रॅंडनॉर्टन मोटरसायकलसचे धोरणात्मक अधिग्रहण केल्यानंतर यूकेमध्ये नवीन नॉर्टन मोटरसायकलसची श्रेणी सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.

या मुक्त व्यापार कराराचे स्वागत करतानाटीव्हीएस मोटर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणुमहलाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारत हा दृष्टिकोनआणि भारताला जागतिक उत्पादन व डिझाईन क्षेत्रातील महासत्ता बनवण्याची त्यांची निःसंदिग्ध समर्पित भावना आमच्यासाठी आत्यंतिक प्रेरणादायी आहे. भारत–यूके मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी होणे हा एक निर्णायक क्षण आहे. यामुळे भारतीय कंपन्यांना मेक इन इंडिया चा जगभर प्रसार करण्याचे नवीन क्षितिज खुले होत आहे. यावर्षी सादर होणाऱ्या नवीन नॉर्टन वाहनांना भारत–यूके यांच्यातील व्यापार संबंध अधिक मजबूत झाल्याचा थेट लाभ होणार असल्यामुळे आम्हाला विशेष आनंद झाला आहे.

भारत–यूके मुक्त व्यापार करारामुळे भारतीय कंपन्यांना त्यांचा जागतिक पातळीवरील ठसा विस्तारता येईल, तसेच भारतातील नाविन्यपूर्णता आणि अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे प्रदर्शन मोठ्या व्यासपीठावर करता येईल असा विश्वासटीव्हीएस मोटरला आहे.

उफफ ये लव है मुश्किल ... मालिकेत युगने स्वतःचे सत्य उघड केले ; कैरीला मोठा धक्का बसला



मुंबई, २५ जुलै : भावनिक कलाटण्या, संबद्ध व्यक्तिरेखा आणि धक्कादायक वळणामुळे सोनी सबवरील उफफ ये लव है मुश्किल ... मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. या मालिकेच्या केंद्रस्थानी युग सिन्हा (शब्मीर अहलूवालिया) हा अत्यंत बुद्धिमान पण काहीशा

तुटक स्वभावाचा वकील आहे, जो स्वतःला हळवे होऊ न देण्यासाठी घडपडत असतो. त्याच्या समोर कैरी शर्मा (आशी सिंह) ही उत्साही आणि संवेदनशील कायद्याची विद्यार्थिनी आहे. प्रेम हा तिचा विज्वासाचा विषय आहे. नाखुशीमधून सुरू झालेली त्या दोघांची भागीदारी आता नाजूक नात्यात रूपांतरित झाली आहे. या नात्यावर त्या दोघांच्या गुंतागुंतीच्या भूतकाळाचे सावट सतत पडत असते. मापरी (सुमित्रा शुक्ला) चा धक्कादायक अपघात होतो आणि तिच्या ओळखीविषयीचे एक महत्त्वाचे गुपित उघड होऊन तिचे कुटुंब हादरून जाते. या नवीन सत्याच्या प्रकाशात कैरी युगकडे पाहू लागते.

आज का अंदाज

शनिवार २६ जुलै २०२५

पत्थर फोड एकच

कल्याण बाजार	मुंबई बाजार
० १ ४ ७	
५६९ ५७९ १६७ २६८ १२७ ६७८ ३५६ १३७ २८० ४७० २२० ५६६	
०२ १२ ४३ ७३ ०५ १५ ४६ ७६ ०८ १८ ४९ ७९	
२५ जुलै : सर्व बाजारांसाठी	
२० ५० ६८ ९८	
२१ ५१ ६७ ९७	
२२ ५३ ६६ ९४	
कल्याण व मुंबई क्सीता तसेच सर्व बाजारांसाठी जबरदस्त पास होणारे चान्सेस मिळतील.	
प्रो. बालाजी कुमार ९८२२४८६०३४	

मेड इन इंडिया न्यू निस्सान मॅग्नइटला जीएनसीएपी ५ स्टार ओव्हरऑल पॅसेंजर सेफ्टी रेटिंग प्रदान

नागपूर, २५ जुलै : निस्सान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला न्यू निस्सान मॅग्नइटला ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्रामकडून (जीएनसीएपी) ५–स्टार एकूण सुरक्षा रेटिंग मिळाल्याची घोषणा करताना अभिमान वाटतो. न्यू निस्सान मॅग्नइटची निर्मिती चेन्नई प्लॉटमध्ये करून निस्सान मोटर इंडियाच्या आरएचडी आणि एलएचडी बाजारपेठांसाठी 'एक कार, एक जग' धोरणांतर्गत ६५+ देशांमध्ये निर्यात केली जाते. भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही ठिकाणी विकल्या जाणाऱ्या न्यू निस्सान मॅग्नइट (आरएचडी) स्पेकची जीएनसीएपीद्वारे चाचणी करण्यात आली आणि प्रौढांच्या सुरक्षेत ५–स्टार रेटिंग आणि मुलांच्या सुरक्षेत ३–स्टार रेटिंग असे परिपूर्ण रेटिंग मिळाले. त्यामुळे तिला प्रवाशांसाठी एकूण ५–स्टार सुरक्षा

रेटिंग मिळाले.

न्यू निस्सान मॅग्नइटची कठोर चाचणी घेण्यात आली. त्यात प्रौढ प्रवाशांचे संरक्षण, मुलांची सुरक्षा आणि सुरक्षा सहाय्यक वैशिष्ट्यांचे मूल्यीकन समाविष्ट होते. या गाडीची कामगिरी सर्वच श्रेणींमध्ये अपवादात्मक होती. त्यात तिची मजबूत बिल्ड, गुणवत्ता, प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये आणि चालक व प्रवाशांचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले नाविन्यपूर्ण डिझाइन दिसून आले. ऑक्टोबर २०२४ मध्ये बाजारात आलेल्या न्यू निस्सान मॅग्नइटमध्ये ४०+ पेशा जास्त मानक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. त्यात ६ एअरबॅग्ज, ६% उच्च तन्य शक्ती स्टील (४४० एमपीए), एबीएस+ ईबीडी, ईएसपी, टीसीएस, एचएएसए, ब्रेक असिस्ट, टीपीएमएस इत्यादींचा समावेश आहे.

राशीभविष्य

मे़ष : राजकारणात तुम्हाला महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यरत लोकांना पदोन्नती मिळेल. तुमच्यावर जुन्या प्रकरणात तडजोड करण्याचा दबाव असेल.

वृ़षभ : स्वतःवर विश्वास ठेवा. व्यवसाय क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांच्या व्यवसायात नफा आणि प्रगतीची शक्यता असेल. नोकरदार लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल.

मि़थुन : आज काळ आणि अभिनय क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष यश आणि आदर मिळेल. नोकरीच्या शोधात तुम्हाला घराबाहेर जावे लागेल. तुम्हाला चांगली नोकरी मिळेल.

कर्क़ : आज जवळच्या नातेवाईक आणि मित्रांच्या मदतीने कामयाबाला गती मिळेल. कामाच्या ठिकाणी काही अडचणी कमी होतील. समाजातील उच्चपदस्थ आणि प्रतिष्ठित लोकांशी संपर्क वाढतील.

सिंह : तुम्हाला सरकारी वरिष्ठी जबाबदारी मिळू शकते. राजकारणातील एखाद्या जोरिष्ठ व्यक्तीच्या जवळीकतेचा फायदा तुम्हाला मिळेल. सामाजिक कार्यात रसकमी होईल.

कन्या : विद्यार्थ्यांना प्रवासात अधिक रस असेल. गोंधळामुळे नोकरात तुमच्या आणि तुमच्या वरिश्ठांमधून मतभेद होऊ शकतात. कोणाच्याही प्रभावाखाली येऊ नका. विवेकबुद्धीने काम करा.

तुळ : विरोधाकांच्या कारवायांपासून सावध रहा. शत्रुगुप्तपणे

कट रचू शकतात. त्यांच्या विश्वासघातापासून सावध रहा. कामाच्या ठिकाणी अडथळे कमी असतील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील.

वृश्चिक : आज काही अतिरिक्त कामाची जबाबदारीही मिळेल. राजकारणात तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून विरोधाला सामोरे जावे लागेल. घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी चोरीची भीती असेल.

धनु : आज तुमची एक इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला एका अत्यंत आदरणीय व्यक्तीकडून मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळेल. व्यावसायिक भागीदारीमुळे व्यवसायात प्रगती होण्याचे संकेत आहेत.

मकर : तुम्ही कर्ज घेऊन व्यवसायात भांडवल गुंतवाल. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या बाॅंसाच्या मदतीने पदोन्नती मिळेल. व्यवसायीकांना चढ–उतारांचा सामना करावा लागेल.

कुंभ : आज तुम्ही तुमच्या शत्रूला हरवण्यात यशस्वी व्हाल. तुमचे मन वारंवार व्यसनांकडे धावेत, पण त्यावर नियंत्रण ठेवा. नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. प्रकृतीकडे लक्ष पुरवावे.

मीन : नोकरीतील तुमची समर्पण आणि प्रामाणिक काम वरिष्ठ अधिकारजनांना प्रभावित करेल. भूषण, अन्न व्यवसायात गुंतलेल्या लोकांना विशेष यश मिळण्याचे संकेत मिळत आहेत.



नागपूर, २५ जुलै : वेस्टलाइफ फूडवर्ल्डद्वारे संचालित मॅकडोनाल्ड्स इंडियाने (वेस्ट अँड साउथ) ग्राहकांना वैयक्तिक पसंतीनुसार प्रथिने सेवन करणे शक्य केले आहे. त्याद्वारे त्यांच्या सज्ज उपभोगाच्या प्रवासात कंपनीने आणखी एक घाडसी पाऊल पुढे टाकले आहे. आज नाविन्यपूर्ण अशी 'प्रोटीन प्लस रॅज' लॉच करण्याची घोषणा ब्रँडच्या वतीने करण्यात आली. यामध्ये पहिल्यांदाच १०० टक्के शाकाहारी, वनस्पती–आधारित 'प्रोटीन स्लाइस' असून ती कोणत्याही बर्गरमध्ये ५ ग्रॅम प्रथिनांची भर घालते. क्यूएसआर उद्योगात प्रथमच, मॅकडोनाल्ड्स ग्राहकांना त्यांच्या आवडत्या बर्गरमध्ये एक, दोन किंवा तीन प्रोटीन प्लस स्लास जोडण्याची मुभा मिळणार आहे. त्यामुळे रेस्टॉरंट्समध्ये लोकांच्या खाण्याच्या पद्धतीत क्रांती घडत आहे. ग्राहकांना त्यांच्या आवडत्या उत्तम चवीशी तडजोड न करता अधिक पौष्टिक पर्याय उपलब्ध करून देणारी ही क्रांती आहे.

हे स्लाइस मॅकडोनाल्डच्या सध्याच्या बर्गरमध्ये सहजपणे मिसळतात. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या

कोटककडून विशेष बँकिंग प्रोग्राम ‘सॉलिटेअर’ लाँच

नागपूर, २५ जुलै : कोटक महिंद्रा बँकेने आज कोटक सॉलिटेअरच्या लाँचची घोषणा केली. हा बँकिंग प्रोग्राम फक्त भारतातील श्रीमंत व्यक्तींसाठी डिझाइन करण्यात आला आहे. हे फक्त उत्पादन नाही तर विशेषसेवा आहे.

सॉलिटेअर फक्त कोटकसोबत खबोल, बहुआयामी आर्थिक संबंध असलेल्या व्यक्ती व कुटुंबांसाठी आहे. हे उत्पादन खात्यामधील शिल्लकीबाबत नाही तर बँकेने ऑफर केलेल्या ठेवी, गुंतवणूका, कर्ज, विमा व डिमेंट होल्डिंजमधील टोटल रिलेशनशिप व्हॅल्यू (एकूण संबंध मूल्य) बाबत आहे आणि याचे कोटुंबिक स्तरावर गणन केले जाते.

”भारतात सधन वर्ग वेगाने वाढत आहे, पण त्यांचा बँकिंग अनुभव अद्यापही चांगला नाही,” असे कोटक

उच्चमत सेवांमध्ये असलेले सामर्थ्य आणि भारताची जलद वाढणारी बाजारपेठ व उत्पादक क्षमता यांची सांगड घातल्याने द्विपक्षीय आर्थिक संबंधांना आणखी वेग प्रदान करता येईल.

यापूर्वी २०२४ मध्ये दोन्ही देशांनी एक नवीन तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रम (टी.एस.आय) सुरूकेला आणि राष्ट्रीय सुरक्षा व आर्थिक विकासात तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व ओळखले. टी.एस.आय प्राधान्य क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण आणि उद्योेन्मुख तंत्रज्ञानात द्विपक्षीय सहकार्य वाढवित आहे आणि एफ.टी.ए अशा भागीदारीला आणखी भक्कम करत आहे.

चंद्रजित बॅनर्जी, महासंचालक, सी.आय.आय म्हणाले की, सी.आय.आय अनेक काळापासून सर्वसमावेशक आणि दूरदर्शी भारत–यूके मुक्त व्यापार कराराचे समर्थन करत आहे. हा एफ.टी.ए आमच्या द्विपक्षीय संबंधातील एक निर्णायक क्षण दर्शवित असून त्यायोगे सर्वसमावेशक विकास, आर्थिक लवचिकता व औद्योगिक परिवर्तनासाठी सामायिक बांधिलकी दर्शवित आहे. यामुळे भारत आणि यूके च्या व्यवसायांमध्ये सखोल बाजारपेठ प्रवेश, नियामक सहकार्य आणि पुढच्या पिढीतील भागीदारीसाठी मजबूत पाया तयार केला जात आहे.

प्रथिनांचे सेवन सहजतेने वाढविता येते. उदाहरणार्थ, प्रोटीन स्लाइसची भर पडली तर मॅकस्प्रायसी पनीरमधून २५.२९ ग्रॅम प्रथिने मिळतात, मॅकचिकनमधून २०.६६ ग्रॅम, मॅकवेगीमधून १५.२४ ग्रॅम प्रथिने मिळतात. अगदी एक स्तुलित जेवण असलेल्या आयकोनिक मॅकअल् टीक्रीमधूनही १३.५ ग्रॅम प्रथिने मिळतात. क्यूएसआरमधील शक्यता यामुळे नव्याने निर्माण होणार आहेत.

वेस्टलाइफ फूडवर्ल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय जरिया म्हणाले, मॅकडोनाल्ड्स इंडियामध्ये, आम्ही नेहमीच आमच्या ग्राहकांना अधिक पर्याय देण्यावर विश्वास ठेवला आहे. यावेळी आम्ही त्यांना त्यांच्या प्रथिनांच्या सेवनाचे वैयक्तिकरण करण्याची मुभा देत आहोत. प्रोटीन प्लस रॅजमुळे त्यांना स्वतःच्या प्रथिनांच्या गरजांशी किंवा चवीशी तडजोड न करता त्यांच्या आवडत्या मॅकडोनाल्ड्स बर्गरचा आनंद घेणे शक्य होणार आहे. ‘खरे अन्न, खरोखर उत्तमच (रिअल फूड, रिअली गुड)’ या आमच्या तत्त्वज्ञानाशी आमची सततची कटिबद्धताही त्यातून प्रतिबिंबित होते. चव, पोषण आणि अस्वास्व यांचा त्यात मिलाफ झाला आहे. काळाच्या पुढचे असे हे उत्पादन प्रत्यक्षात आणण्यासाठी आमच्यासोबत भागीदारी केल्याबद्दल आम्ही सीएसआयआर–सीएफटीआरआयचे आभारी आहोत. आम्ही एकत्र मिळून निरोगी आणि स्वादिष्ट मेन्ू पदार्थ तयार करण्यासाठी कटिबद्ध आहोत. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या घटकांमधून उत्तम चव आणि



महिंद्रा बँकेचे अध्यक्ष – एफ्जुएंट, एनआरआय व बिझनेस बँकिंगचे प्रमुख आणि मुख्य विपणन अधिकारी रोहित भासिन म्हणाले. ”सॉलिटेअर या तत्कावतीला दूर करण्याप्रीती आमचा प्रतिसाद आहे. हे उत्पादन नाही तर तत्त्व आहे. सॉलिटेअर यशाला

अहमदाबाद, २५ जुलै : अदानी विद्यापीठाने सोमवार, २१ जुलै २०२५ रोजी आपल्या शैक्षणिक दीक्षारंभ कार्यक्रम नवदीक्षा २०२५चे उद्घाटन केले. या कार्यक्रमात बी.टेक + एमबीए / एमटेक या प्रमुख एकत्रित अभ्यासक्रमांमध्ये नवीन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रेरणादायी भाषणे आणि दूरदृष्टीपूर्ण विचारांनी सजलेल्या या कार्यक्रमात, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), शाश्वतता आणि राष्ट्रनिर्मितीच्या आधारे घडणाऱ्या नव्या औद्योगिक युगासाठी भारतीय तरुणांना तयार करण्याचे विद्यापीठाचे ध्येय स्पष्ट झाले. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या मार्गदर्शक तत्वांनुसार तयार करण्यात आलेले हे एकत्रित अभ्यासक्रम, सखोल वैज्ञानिक दृष्टिकोन, बहुविषयक शिक्षण आणि तंत्रज्ञान, ऊर्जा व पायाभूत सुविधांमध्ये नेतृत्व निर्माण करण्याचा उद्देश ठेवतात. या उद्घाटन समारंभात, जगप्रसिद्ध व्यवस्थापन सल्लागार आणि हार्वर्ड विद्यापीठाचे माजी विद्यार्थी डॉ. राम चरण आणि अदानी ग्रुपचे चीफ ट्रांस्फॉर्मेशन ऑफिसर (सीटीओ) श्री. सुदीप भट्टाचार्य सहभागी झाले होते, यांच्या उपस्थितीमुळे विद्यापीठाचा जागतिक दृष्टिकोन आणि देशाच्या विकासमूल्यांशी असलेली मूल्ये ठळकपणे दिसून आली.

उद्घाटन समारंभाची सुरुवात फॅकल्टी ऑफिसायन्सचे डीन प्रा. सुनील झा यांनी केली. त्यांनी फिजिकल एआय च्या युगात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणिताचे महत्त्व

पोषण यांचा मिलाफ आम्ही घडवत राहू.

सीएसआयआर–सीएफटीआरआयच्या संचालिका डॉ. श्रीदेवी अन्नपूर्णा सिंग म्हणल्या, मल्टी–मिलेट बनच्या आमच्या पूर्वीच्या यशाला पुढे नेत क्यूएसआर क्षेत्रात नवोपक्रमांना पुढे नेण्यासाठी मॅकडोनाल्ड्स इंडियासोबतची भागीदारी सुरू ठेवण्यास आम्ही उत्सुक आहोत. प्रोटीन प्लस स्लाइस हा विज्ञानाधारीत फॉर्म्युलेशनचा परिणाम असून पोषणाद्वारे दैनंदिन जेवण उन्नत करण्यासाठी आमच्या समान धोरणाचे फलित आहे. उद्योग आणि वैज्ञानिक संस्था एकत्र येऊन मुख्य प्रवाहातील खाण्यापिण्यात अर्थपूर्ण पौष्टिक सुधारणा कशा आणू शकतात हे या भागीदारीतून दिसून येते.

यावेळी उपस्थिताना संबोधित करताना योगेश कदम म्हणाले, अशा प्रकारचे उपक्रम अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ च्या प्रस्तावनेशी सुसंगत आहेत जिचा उद्देश मानवी वापरासाठी सुरक्षित आणि पौष्टिक अन्नाची उपलब्धता सुनिश्चित करणे हा आहे. देशभरात सुरक्षित, पौष्टिक आणि शाश्वत अन्न निवडींना प्रोत्साहन देणे या एफएसएसएआयच्या 'ईट राइट इंडिया' चळवळीचा दृष्टिकोनही त्यातून प्रतिबिंबित होत आहे. राष्ट्रीय पोषण उद्दिष्टांमध्ये योगदान देण्यासाठी वैज्ञानिक संशोधन संस्था आणि उद्योगातील अग्रणी एकत्र येत आहेत हे पाहून आनंद होतो. आपल्या सार्वजनिक आरोग्याला बळकटी देण्यासाठी भागीदारीचे हे मॉडेल महत्त्वाचे ठरणारे आहे.

सम्मानित करते, महत्त्वाकांक्षेचा आदर करते आणि बँकिंग पद्धतींमध्ये नवीन बदल घडवून आणते.”

ग्राहकांकडून मिळालेल्या अभिप्रायामधून निर्मिती सक्षम संशोधनामधून सधन ग्राहक आणि त्यांच्या बँकांमधील स्पष्ट दुरावा दिसून आला. त्यांना त्यांच्या बँकांपासून वंचित, दुर्लक्षित आणि भावनिकदृष्ट्या तुटलेले वाटले. कोटक यांनी त्यांचे म्हणणे ऐकले – आणि प्रत्यक्ष त्यांच्या मुख्य समस्यांचे निराकरण करणारे सोल्युशन तयार केले:

– मान्यता आणि वैयक्तिकरणाचा अभाव

– वित्तीय उत्पादनांमध्ये खंडित सेवा

– कुटुंब–स्तरीय बँकिंग अनुभवाचा अभाव

– जीवनशैली आणि महत्त्वाकांक्षेकडे दुर्लक्षित करणाऱ्या सामान्य ऑफर

अदानी विद्यापीठात नवदीक्षा २०२५द्वारे भविष्य–केंद्रित नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत



अधोरेखित केले. एनबीडीएसचे सीईओ जानसेन वॉंग यांचा बीजिंग येथून दिलेला जागतिकसल्लानमूदकरताना, प्रा. झा यांनी विद्यार्थ्यांना केवळ कोडिंगपुरते मर्यादित न राहता खऱ्या जगातील नियम समजून घेण्याचे आवाहन केले. एआय जेव्हा रोबोटिक्स व ऑटोमेशनसोबत एकत्र येते, तेव्हा यश मिळवण्यासाठी भौतिक नियम समजणे खूप गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

अदानी विद्यापीठाचे प्रव्होस्ट डॉ. रवि पी. सिंग यांनी आपल्या भाषणात भारताच्या विविध भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यांनी सांगितले की संगणकशास्त्रापासून ऊर्जा अभियांत्रिकीपर्यंतचे हे एकत्रित अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना खऱ्या आयुष्यात सकारात्मक परिणाम घडवण्यासाठी तयार करतात. ते म्हणाले, तुमची आवड एआय, शाश्वत विकास किंवा पायाभूत सुविधांवर असो, तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी आहात. त्यांनी विद्यार्थ्यांना आव्हान दिले की, इतरांच्या मागे न चालता स्वतःचा मार्ग तयार करा आणि शिक्षणाला राष्ट्रनिर्मितीचा एक भाग म्हणून पहा.

भट्टाचार्य यांनी भविष्यासाठी एक प्रभावी दिशा दाखवली. त्यांनी एआय क्रांतीचे वर्णन मानवी विचारशक्तीला थेट आव्हान देणाऱ्या पहिल्या औद्योगिक बदल म्हणून केले आणि विद्यार्थ्यांना घाडसी, जिज्ञासू आणि नवोपक्रमकर्ते बनण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, मशिनस आता विचार करू शकतात. पण फक्त माणसांमध्ये विश्वास ठेवण्याची, एकत्र काम करण्याची आणि उद्दिष्टपूर्ण निर्मिती करण्याची ताकद असते. तसेच, त्यांनी अदानी ग्रुपच्या सुरू असलेल्या ९० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा उल्लेख केला आणि ही संधी तंत्रज्ञान पायाभूत सुविधा क्षेत्रातील भविष्यातील व्यावसायिकांसाठी खूप मोठी असल्याचे सांगितले. म्हणाले, तुमची आवड एआय, शाश्वत विकास किंवा पायाभूत सुविधांवर असो, तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी आहात. त्यांनी विद्यार्थ्यांना आव्हान दिले की, इतरांच्या मागे न चालता स्वतःचा मार्ग तयार करा आणि शिक्षणाला राष्ट्रनिर्मितीचा एक भाग म्हणून पहा.

कलाकारांनी त्यांच्या मूळगवामधील आवडणाऱ्या पावसाळी स्वादिष्ट खाद्यपदार्थाबाबत सांगितले!

मुंबई, २५ जुलै : पावसाळ्यामध्ये वेगळीच जादू अनुभवायला मिळते. रमझिम पडणाऱ्या पावसाच्या सरींचा आवाज, मातीचा सुगंध, आणि गरमगरम चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची आवड निर्माण करणारे वातावरण. अनेक कलाकारांसाठी पाऊस फक्त ऋतू नसून आठवणी, गाथांना उजाळा देतो, तसेच बालपणीच्या रुचकर चवींची आठवण करून देतो. एण्टर्टीव्हीवरील कलाकार पासर अरोरा (जीतू, घरवाली पेडवाली’), योगेश त्रिपाठी (दरोगा हप्पू सिंग, हप्पू की उलटन पलटन’) आणि शुभांगी अत्रे (अंगूरी भाभी, भाबीजी घर पर है’) त्यांच्या माझ्यामागील खास पावसाळी स्वादिष्टखाद्यपदार्थाबाबत सांगत आहेत, जे आजही त्यांच्या जीवनात आनंदाची सर घेऊन येतात.मालिका घरवाली पेडवाली’ मधील पासर अरोरा ऊर्फ जीतू म्हणाले, पावसाळ्यामध्ये स्वादिष्ट व कुरकुरीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतल्याशिवाय राहू शकत नाही. उत्तरप्रदेशचा असल्यामुळे खाद्यपदार्थ. मुंबईमध्ये वडा–पाव खूप लोकप्रिय आहे, पण बरेलीमध्ये आमचे स्थानिक खाद्यपदार्थ आहेत, ज्यांचा पावसाळ्यामध्ये मनसोक्त आस्वाद घेतला जातो. मला विशेषतः चटणीसोबत टिक्कीचा आस्वाद घ्यायला आवडते. टपरीच्या छांयाखाली उभे राहून, आजुबाजूला पाऊस पडतोय आणि हातात गरमगारम टिक्की, अशा क्षणाची एक वेगळीच मजा असते. शूटिंगसाठी प्रवास करताना मला मोमोज, पावभाजी आणि कोथू परोटा देखील खायला आवडते. पण पावसामध्ये माझ्या मूळगवामधील स्ट्रीट फूडसारखी चव कुठेच मिळत नाही. प्रत्येक आस्वादामध्ये धर, जुन्या आठवणी, उबदारपणा आणि स्वादिष्टतेचा अनुभव मिळतो. ’’

मालिका हप्पू की उलटन पलटन’ मधील योगेश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्पू सिंग म्हणाले, पावसाळा आणि उत्तरप्रदेशमधील खाद्यपदार्थ, खरंच स्वर्गात जुळलेली जोडी आहे! आकाशात काळे ढग दिसले मनात स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन, जुन्या आठवणी, उबदारपणा आणि स्वादिष्टतेचा अनुभव मिळतो. ’’ मालिका हप्पू की उलटन पलटन’ मधील योगेश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्पू सिंग म्हणाले, पावसाळा आणि उत्तरप्रदेशमधील खाद्यपदार्थ, खरंच स्वर्गात जुळलेली जोडी आहे! आकाशात काळे ढग दिसले मनात स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन, जुन्या आठवणी, उबदारपणा आणि स्वादिष्टतेचा अनुभव मिळतो. ’’

मालिका हप्पू की उलटन पलटन’ मधील योगेश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्पू सिंग म्हणाले, पावसाळा आणि उत्तरप्रदेशमधील खाद्यपदार्थ, खरंच स्वर्गात जुळलेली जोडी आहे! आकाशात काळे ढग दिसले मनात स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन, जुन्या आठवणी, उबदारपणा आणि स्वादिष्टतेचा अनुभव मिळतो. ’’ मालिका हप्पू की उलटन पलटन’ मधील योगेश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्पू सिंग म्हणाले, पावसाळा आणि उत्तरप्रदेशमधील खाद्यपदार्थ, खरंच स्वर्गात जुळलेली जोडी आहे! आकाशात काळे ढग दिसले मनात स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन, जुन्या आठवणी, उबदारपणा आणि स्वादिष्टतेचा अनुभव मिळतो. ’’

शब्दकोडे क्रमांक २१७४

१		२			३	४		५		६	७		८	
				९				१०				११		
	१२					१३						१४		१५
१६				१७	१८			१९			२०			
२१			२२				२३			२४			२५	
२६		२७			२८	२९			३०			३१		
		३२			३३			३४				३५		३६
३७	३८			३९		४०	४१				४२		४३	
४४			४५			४६			४७					
४८					४९			५०					५१	५२
			५३	५४			५५			५६		५७		
५८						५९		६०	६१		६२		६३	
६४			६५		६६				६७	६८			६९	
		७०			७१				७२			७३		
७४					७५			७६					७७	

अकोला

पान ६

वीज वापरली आहे तर बिल भरलेच पाहिजे:परेश भागवत

■अकोला,दि २४ (प्रतिनिधी) :

वितरण हानी कमी करा, कायम स्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या वीज ग्राहकाची तपासणी करा,फिडर इंडक्सिंगनुसार बिलींग करा,ग्राहकांनी वापरलेल्या विजेच्या बिलाची १००% वसुली करा आणि ग्राहकांना नियमित आणि वेळेत वीजबिल भरण्याची सवय लावा असे निर्देश देतांना महावितरणमध्ये काम करतांना चलता है कल्चर यापुढे कदापी सहन केल्या जाणार नाही असा स्पष्ट इशारा प्रादेशिक संचालक नागपूर तथा कार्यकारी संचालक मुंबई श्री परेश भागवत यांनी दिला.विद्युत भवन येथे आयोजित केलेल्या महावितरणच्या अकोला परिमंडळाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी मुख्य अभियंता राजेश नाईक,अधीक्षक अभियंते सुरेंद्र कटके (बुलडाणा), अजश शिंदे(वाशिम), अजितपालसिंह दिनोरे (प्र.अकोला) ,सर्व विभागीय कार्यकारी अभियंते,व्यवस्थापक वित्त व लेखा,सर्व उपविभागीय अभियंते आणि उपव्यवस्थापक वित्त व लेखा या बैठकीला उपस्थित होते. प्रादेशिक संचालक नागपूर यांना अकोला परिमंडळाच्या पालकत्वाची जबाबदारी दिल्यानंतर, त्यांनी घेतलेली ही पहिली आढावा बैठक होती. यावेळी बोलतांना



श्री भागवत म्हणाले की,वीज ही मुलभूत गरज आहे, त्यामुळे अखंडित सेवा देण्याची जबाबदारी महावितरणची आहे.

त्यासाठी देखभाल दुरुस्तीची कामे वेळोवेळी आणि गरजेनुसार करून घेतली पाहिजे.तांत्रिक अडचणी असतील तर त्या सोडविण्यासाठी प्रशासन कायम मदतीसाठी तयार आहे. मागेल त्याला तत्काळ वीज जोडणी देण्याचे धोरण म हावितरणने स्विकारले आहे,परंतू क्षेत्रिय कार्यालयात ती तत्परता दिसून येत नसल्याची नागजी प्रादेशिक संचालकांनी व्यक्त केली. महावितरणकडून पंतप्रधान सुयंधर मोफत वीज योजना आणि मागेल त्याला सौरकृषी पंप योजना या शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे.त्यामुळे स्फुफ टॉप सोलरसाठी

मीटर रिलीज करण्याला आणि मीटर लावल्यानंतर रिडींग सिन्क्रोनाईज होण्यास अडथळा निर्माण होणार नाही याची दखल घ्या.मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

त्यामुळे सव्हे करण्यासाठी महावितरणकडून डेडीकेटेड लाईनम नची नियुक्ती करण्यासोबत इतर तत्सम तांत्रिक बाबी तातडीने पुर्ण करण्यात याव्यात.जेणेकरून शेतकऱ्यांना याचा लवकर लाभ मिळेल.महावितरणकडून टिवोडी मीटर लावण्याचे काम सुरू आहे.परंतू एएमआयएसपी मार्फत मीटर लावण्यात आल्यानंतर त्याचे रिप्लेसमेंट वेळेत भरा .त्यामुळे ग्राहकांना फॉर्ल्टी स्टेटसने सरासरी युनिटचे बिलींग होणार नाही आणि ग्राहकाचे टिवोडी

११ हजार शेतकऱ्यांना १३ कोटी ७१ लाख मदत निधी मंजूर

अकोला : जिल्ह्यात गेल्या मे महिन्यात वादळ वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील हजार २६ शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून १३ कोटी ७१ लाखांचा मदतनिधी मंजूर केला आहे. ही आर्थिक मदतीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीव्दारे लवकरच करण्यात येणार आहे. जमा मान्सूनपूर्व जिल्ह्यात ६ ते २८ मे दरम्यान वादळ वाऱ्यासह

पावसाच्या तडाख्याने बागायती आणि फळिपकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पीकनुकसानाचे पंचनामे पूर्ण करून जिल्हाधिकारी कार्यालयाने पीक नुकसानाचा अंतिम अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर केला होता. पावसाच्या या तडाख्यात जिल्ह्यातील ६०५ गावांत ११ हजार २६ शेतकऱ्यांचे ७५९.८९ हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी, कांदा, तीळ, उडीद, मूग, टरबूज,

भुईमूग आदी पिकांचे नुकसान झाले आहे. या पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने १३ कोटी ७१ लाख रुपयांचा मदत निधी मंजूर करण्यात आला आहे. पावसाच्या तडाख्याने जिल्ह्यातील सातही तालुक्यांत ७६६ शेतकऱ्यांचे ४७५ हेक्टर क्षेत्रावरील फळ पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये केळी, आंबा, मोसंबी, संज्ञा, लिंबू, पपड, चिकू आदी फळिपकांच्या नुकसानाचा समावेश आहे.

बाळापुर येथील ऐतिहासिक

किल्ल्याचा बुरुज कोसळला



■अकोला,दि २४ (प्रतिनिधी) :

सतत पाऊस चालू असल्यामुळे जीर्ण झालेला बाळापूर येथील ऐतिहासिक किल्ल्याचा बुरुज आज सकाळी ११ वाजता कोसळला. किल्ल्यावर शासकीय कार्यालये असल्यामुळे येथे लोकांची शेकडोने वदळ असते; मात्र कार्यालये सुरूच होण्याची ही वेळ असल्यामुळे लोकं आलेच नव्हते त्यामुळे सुदैवाने प्राणहानी टळली. त्याच किल्ल्याभोवती तार कंपाउंड असल्यामुळे सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाकडे या किल्ल्याची देखभाल व दुरुस्तीचे काम असल्याने आणि या विभागाकडून या किल्ल्याकडे झालेले दुर्लक्ष यामुळे किल्ल्याची

ही दशा झाल्याचा आरोप गड-किल्ला प्रेमिंनी केला आहे. किल्ल्याचे तीनही बुरुज कोसळल्यामुळे किल्ल्यावर असलेले तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय असे शासकीय कार्यालये असल्याने त्या किल्ल्यावर हजारो लोक दररोज आपल्या शासकीय कामाकरिता येत-जात असतात. बुरुज कोसळल्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या किल्ल्याचे देखभाल हे पुरातत्व विभागाकडे असल्यामुळे या विभागाने किल्ल्याची दुरुस्ती करून त्याला संरक्षण भिंत बांधण्यात यावी, असे तालुक्यातील जनम नसाचे मत आहे

कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात वृक्षारोपण उत्साहात संपन्न!

■अकोला,दि २४ (प्रतिनिधी) :

दि. २४ जुलै २०२५ रोजी कृषी अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालय, डॉ. पंढेकृवि अकोला तसेच राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने वृक्षारोपण उत्साहात संपन्न झाले. 'एक पेड माँ के नाम' या उपक्रम अंतर्गत या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयासमोरील परिसरात अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर वर्ग व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यांच्या हस्ते एकूण २१० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणासाठी विविध झाडांच्या प्रजाती निवडण्यात आल्या होत्या यामध्ये रॉयल पाम (राजकमळ), तेकोम (घंटी फुल), बोगवेल, चाफा, गोडहन डुरांटा, ब्लॅक फायकस (वड), चिकू, आंबा इत्यादी चा समावेश आहे. महाविद्यालयाचा परिसर



सुशोभित करणे व पर्यावरण संवर्धन या दृष्टिकोनातून हे वृक्षारोपण आयोजित करण्यात आले होते.वृक्षारोपण कार्यक्रमासाठी म हाविद्यालयातील प्राध्यापक वृद, शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे व उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये डॉ. सूचिता गुप्ता, डॉ. महेंद्र देशमुख, डॉ. शैलेश ठाकरे, डॉ. अविनाश गजाकोस, डॉ. प्रमोद बकाने, डॉ. राजेश पातोडे, डॉ. महेंद्र काळे, डॉ. भायश्री

पाटील, डॉ. मितल सुपे, डॉ. किशोर घरडे, डॉ. अनिल कांबळे, डॉ. संदीप कऱ्हाळे, डॉ. धीरज कराळे, डॉ. यत्नेश बिसेन, श्री. प्रशांत गावंडे, डॉ. राजेश मुरुमकार, डॉ. तळोकार, डॉ. मृदुलता देशमुख, डॉ. वैभवकुमार शिंदे श्री. कुलदीप जाधव, श्री. काकडे, श्री. मेटांगे, श्री. महेंद्रसिंग राजपूत, डॉ. संदीप नागे, श्री. गणेश कापसे व इतर अनेक शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

मनुताई कन्या शाळेत गणवेश वितरण सोहळा संपन्न

■अकोला,दि २४ (प्रतिनिधी) :

'पंखफुट्या पाखरांसाठी पवित्रसा वटवृक्ष रोविला जो वस्तीला आला त्याला ताताम धला घास दिला.'

हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांमध्ये दानाचे संस्कार मूल्य रुजवण्याकरिता स्थानिक मनुताई कन्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वितरीत करण्यात आले. हा गणवेश शाळेच्या माजी उपमुख्याध्यापिका शशीताई थत्ते यांच्या भविष्यनिर्वाह निधीतून दिला जातो त्यात आपला खारीचा वाटा असावा म्हणून शाळेतील माजी शिक्षिका श्रीमती शिंगनाथ यांनी सुद्धा त्या निधीमध्ये भर घातली.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून मारवाडी युवा मंचाचे अध्यक्ष रंगटा सर हे होते तर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका ऐश्वर्या धारस्कर



ह्या होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आला. गणवेश मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता तरी तो आनंद त्यांनी आपल्या शब्दात व्यक्त केला.'आपण समाजाचे काही देणे लागतो याची जाणीव ठेवा. शिक्षण हेच तुमचे खरे धन आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांना एक चांगला

नागरिक बनण्याचे आवाहन रंगटा सर यांनी केले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका ऐश्वर्या धारस्कर यांनी विद्यार्थिनींना दानाचे महत्त्व सांगत मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सी मागे मॅडम यांनी केले कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता.

जिल्ह्याच्या लिंग गुणोत्तर प्रमाणात सुधारणा विषयी जनजागृती



■अकोला,दि २४ (प्रतिनिधी) :

लिंग निवड प्रतिबंधक कायदे, नियम, यंत्रणांकडून कोटेकोर तपासणी व जनजागृती यामुळे अकोला जिल्ह्याच्या लिंग गुणोत्तर प्रमाणात काही सुधारणा झाली आहे. सीआरएस अहवालानुसार अकोला जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रम ण एक हजार पुरुषांमागे ९४० महिला इतके झाले आहे.पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समितीची बैठकीत ही माहिती समोर आली. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वंदना पटोकार यांच्या अध्यक्षतेत ही बैठक जिल्हा रुग्णालयात झाली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, समितीचे सदस्य जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, सामाजिक कार्यकर्ता डॉ. सीमा ताथडे, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. विजया पवनीकर, सामाजिक कार्यकर्ता प्रतिभा अवचार व

समितीच्या विधी समुपदेशक अॅड. शुभांगी ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.अकोला जिल्ह्यात २०२२-२३ या वर्षात दर एक हजार पुरुषांमागे ९०२ महिला, तर २०२३-२४ या वर्षात ९१९ असे लिंग गुणोत्तर प्रमाण होते. ते २०२४-२५ या वर्षात ९४० वर गेले आहे. कोटेकोर तपासण्या व जनजागृतीमुळे जिल्ह्यात हे प्रमाण सुधारले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वारे म्हणाल्या की, या कार्यात अधिक सुधारणांसाठी सोनोग्राफी सेंटरच्या अचानक तपासण्या, धाडी यांची संख्या वाढवावी. समितीच्या सदस्यांचा समावेश असलेल्या पथकाने अचानक भेटी घाव्यात. समितीची दर महिन्यात एक बैठक घेण्याच्या सूचना आहेत. सोनोग्राफी केंद्रांनी दर महिन्याच्या ५ तारखेआधी अहवाल देणे आवश्यक आहे.

गोंडवेस-काशी कवळेश्वर मंदिर रस्ता दयनीय अवस्थेत

■पातूर,दि.२४ (प्रतिनिधी) :

पातूर तालुक्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक श्रद्धास्थान असलेल्या काशी कवळेश्वर महादेव मंदिरात दरवर्षी श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात. यंदाही कावड यात्रेच्या निमित्ताने हजारो भाविक पायी यात्रा करत काशी कवळेश्वर मंदिरात जलाभिषेकासाठी दाखल होणार आहेत. मात्र, गोंडवेस ते काशी कवळेश्वर मंदिर दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब झाल्याने भाविकांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे.

सदर समस्येच्या पार्श्वभूमीवर शिवसेना तालुकाप्रमुख अनंता उर्फ बालू बगाडे यांनी पातूर पोलीस ठाण्यात निवेदन सादर करून रस्त्याच्या तात्काळ दुरुस्ती व साफसफाईची

तेल्हारा येथे संत नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा संपन्न



■तेल्हारा,दि २४ (प्रतिनिधी) :

स्थानिक विठ्ठल मंदिरात मंगळवार दि . २२ जुलै २०२५ रोजी संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा संपन्न झाला. संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांचा६७५ वा संजीवन समाधी सोहळा तेल्हारा येथील विठ्ठल मंदिरात पार पडला. याप्रसंगी माहेश्वरी शिंपी समाजातील ज्येष्ठ नागरिक विश्वनाथ बोदडे, भगवान खापरे, हरिश्चंद्र बाभुळकर, संजय बाभुळकर, रीना बाभुळकर, लता वडतकर, सुविता खंडाळकर यांच्या हस्ते संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन करण्यात आले. डॉ महेश मुरकर, महेश खंडाळकर यांची समारोचित भाषणे झाली. संत नामदेव हे पांडुरंगाचे निस्सिम सगुण-भक्त

होते, त्यांनी जनसामान्यांना विठ्ठल भक्तीचे अमृत वाटले. भागवत धर्माच्या प्रचारासाठी 'नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जमी' ही त्यांची भूमिका होती. नामदेवांनी भारतभर अनेक पदयात्रा करून जनजागृतीचे कार्य केले. असे प्रतिपादन डॉ महेश मूरकर यांनी त्यांच्या चरित्रावर प्रकाश टाकतांना सांगितले. तेराव्या शतकात सर्वधर्मसहिष्णुतेचा महामंत्र पंजाब पर्यंत पोहोचविणारे संत नामदेव खरोखरच थोर संत होते. जुनागडचे नरसी मेहता आणि शिखांचे धर्मगुरू नानकजी यांनी संत नामदेवांच्या भक्तीची आणि अभंगवाणी ची प्रशंसा केली आहे. संत नामदेवांनी मराठी, हिंदी, व पंजाबी भाषेत साहित्य निर्मिती केली आहे. असे महेश खंडाळकर यांनी सांगितले.

दुचाकीला धडक, एक ठार!

बार्शिटाकळी : बार्शिटाकळी ते पिंजर मार्गावर वरखेड ते अजनी फाट्यादरम्यान दुचाकी व चार चाकी वाहनाची भीषण धडक होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये एक जण ठार तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना २४ जुलैला संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्शिटाकळी ते पिंजर रस्त्यावर रेडवा गावापासून काही अंतरावर अजनी ते वरखेड फाट्याच्या परिसरात गुरुवारी संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक एमएच ३० एए १२४३ व चार चाकी वाहन एमएच ३० बीडब्ल्यू ३९२७ यांच्यात भीषण धडक झाली. यामध्ये मोझर येथील कुमार विजय जाधव (२२) हा अपघातात ठार तर अन्य एक व्यक्ती जखमी झाल्याचे समजते. सदर घटनेतील आरोपी फरार आहे. रात्री उशिरापर्यंत या घटने संदर्भात चौकशी सुरू असल्याची माहिती बार्शिटाकळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांनी दिली.

आदिवासी वस्ती मूलभूत सुविधेपासून कोसो दूर

■पातूर,दि २५ (प्रतिनिधी) :

१७/०७/२०२५ रोजी संघर्ष दीप प्रतिष्ठान महा. राज्य महिला आघाडी तर्फे आगीखेड ग्राम पंचायत मधील आदिवासी वस्ती मध्ये रस्ते, वीज, व मूलभूत समस्यांसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद अकोला यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली आणि जिल्हाध्यक्षा सी. अनिता तवर, पातूर तालुका महासचिव सी. दुर्गा अवचार, मुर्तिजापूर तालुका अध्यक्ष सी. जयश्री ताथडे यांनी ग्रामपंचायत आगिखेड येथिल गंभीर समस्या बाबत निवेदन दिले.आगीखेड येथील आदिवासी वस्तीच्या मूलभूत समस्या बाबत वारंवार प्रशासन दरबारी समस्या मांडण्यात आल्या परतू लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या आदिवासी वस्तीकडे संपशेल पाठ फिरवल्याचे चित्र आहे. आदिवासी बांधवांना न्याय मिळणार की नाही याबाबत आदिवासी नागरीक रोष व्यक्त करीत आहेत. तातडीने अंमलबजावणी न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष दीप प्रतिष्ठान च्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनान्तून





पावभाजीची रंजक गोष्ट



मित्रांनो, रस्त्याच्या कोपऱ्यांपासून एखाद्या फॅन्सी रेस्टॉरंट्सपर्यंत सगळीकडे पावभाजीचा सुगंध तुमचे लक्ष वेधून घेतो ना? असे असताना तुम्हाला सांगितले गेले की, पावभाजीचा संबंध महाराष्ट्राशी नसून अमेरिकेशी आहे तर विश्वास बसेल का?

पण हे खरं तर. तुमच्या या आवडत्या स्ट्रीट फूडच्या कथेत अमेरिकन यादवी युद्धाचा एक मनोरंजक ट्विस्ट लपलेला आहे. पावभाजीचा जन्म आपल्या मुंबईत झाला असला तरी १८६० च्या अमेरिकन यादवी युद्धाने तिची लोकप्रियता आणि गरज वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात अमेरिकेत यादवी युद्ध सुरू असताना कापसाच्या जागतिक पुरवठ्यावर वाईट परिणाम झाला होता. अशा परिस्थितीत ब्रिटिश

वाचा तर खरं पंकजा देव


‘ओके’चा इतिहास



छोट्या दोस्तांनो, आपण सगळेच एखाद्या गोष्टीला सहमती देताना ‘ओके’ हा शब्द वारंवार आणि अगदी सहजतेने वापरतो. किंबहुना, जगभरात सर्वांना समजणारा हा शब्द आहे. पण याची सुरुवात एका विनोदाने झाली, हे तुम्हाला माहिती आहे का?

ओके या शब्दाची उत्पत्ती समजून घेण्यासाठी आपल्याला १८३९ मध्ये जावे लागेल. तेव्हा अमेरिकन वर्तमानपत्रांमध्ये एक विचित्र ट्रेंड चालत असे. तो म्हणजे जाणूनबुजून चुकीचे स्पेलिंग वापरणे.

तर तेव्हा ओके ‘ऑल करेक्ट’ असे लिहिले जायचे जो ‘ऑल करेक्ट’ चा जाणीवपूर्वक चुकीचा लिहिलेला प्रकार होता. १९ व्या शतकात अमेरिकन वर्तमानपत्रांमध्ये या प्रकारची भाषाशैली प्रचलित होती. विनोदी लेखांमध्ये, ‘ऑल करेक्ट’ हे ‘आल करेक्ट’ असे लिहिले जात असे आणि तेच पुढे ‘ओके’ झाले. त्या काळात वर्तमानपत्रांमध्ये जागेची कमतरता नसली तरीही संक्षेपांचा



आदर दाखवण्याचा योग्य उपाय

तुम्ही अनेक लोकांना ‘लेडीज फर्स्ट’ म्हणताना ऐकले असले. तुमच्यातील काही मुलगेही हा नियम पाळत असतील. याचा अर्थ महिला वा मुलींना आधी जागा देणे, असा असतो. पाठ्यांमध्ये पुरुष पुढे जातो आणि बायकांसाठी दार उघडतो. काही जण त्यांच्यासाठी खुर्ची ओढतात तर काही जण सार्वजनिक ठिकाणी रांगेत उभ्या असणाऱ्या महिलांना पुढे येण्यास सांगतात. हे एक चांगले वर्तन समजले जाते. मात्र लेडीज फर्स्ट म्हणण्याचा ट्रेंड कुठून सुरू झाला? हे अनेकांना माहिती नसते.

छोट्या मित्रांनो, ही परंपरा युरोपापासून सुरू झाली. त्यावेळी तेथील श्रीमंत लोक महिलांचा आदर केला पाहिजे, असे मानणारे होते. त्या काळात महिलांना शारीरिकदृष्ट्या नाजूक मानले जात होते. म्हणूनच, सुरुवातीपासूनच पुरुषांना महिलांसाठी दार उघडण्यास, त्यांना पुढे जाऊ देण्यास किंवा त्यांना बसण्यासाठी खुर्ची देण्यास शिकवले जात होते. या परंपरेचा अर्थ महिलांना कमकुवत समजणे नव्हता तर त्यांना आदर आणि प्रेम देणे असा होता.

पुढे १९१२ मध्ये टायटॅनिक जहाज बुडत होते, तेव्हाही ‘लेडीज अँड चिल्ड्रन फर्स्ट’ म्हणत महिला आणि मुलांना बुडत्या जहाजातून प्रथम बाहेर काढण्याचे निर्देश देण्यात आले होते. ही घटनाही ‘लेडीज फर्स्ट’च्या विचारसरणीला बळकटी देणारी ठरली. म्हणूनच टायटॅनिक घटनेनंतर हा शिष्टाचार मोठ्या प्रमाणात स्वीकारला गेला. आजही अनेकजण आवर्जून असे वागतात. तर माग तुम्हीही हा नियम पाळणार ना?



निसर्गाचे रहस्य



मुलांनो, केळी हे एक सुपरफूड असल्याचे तुम्ही जाणत असाल. त्यामुळे केळी खाल्याने आपल्याला त्वरित ऊर्जा मिळते शिवाय अनेक आजारांपासून शरीराचे संरक्षण करण्यास देखील याची मदत होते. बरेच लोक नाश्यापासून सध्याकाळची थोडीशी भूक भागवण्यापर्यंत आहारात केळाचा समावेश करतात. याशिवाय स्नायूंच्या बळकटीप्रमाणेच शरीरात इलेक्ट्रोलाइटचे संतुलन राखण्यासाठीही केळी वरदान ठरतात. एकंदरीत हे फक्त एक फळ नाही तर गुणधर्मांचा खजिना आहे. पण केळी थोडीशी वाकलेली का असतात, याचा तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का? मुलांनो, त्यामागे निसर्गाचे एक रहस्य लपलेले आहे. म्हणूनच सरळ-चपटी केळी ऋचितच दिसतात. केळीच्या वाकड्यापणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे ‘फोटोट्रोपिझम’ म्हणजेच वनस्पतींचा सूर्याकडे झुकणे हे आहे. केळीचे झाड फळे देण्यास सुरुवात करते तेव्हा कव्या खाली वाकलेल्या असतात. म्हणजेच फळाची सुरुवातीची वाढ गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने होते. फळ वाढू लागताच केळीमधल्या पेशी सूर्यप्रकाशाकडे वाकू लागतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असते ज्यामध्ये फळ हळूहळू वरच्या दिशेने वाढू लागते. अशा परिस्थितीत सूर्याकडे झुकल्यामुळे केळी सरळ होण्याऐवजी वरच्या दिशेने वाकलेली आणि वाकडी दिसतात.

असं आहे स्मार्ट दप्तर



जगभरातल्या शास्त्रज्ञांनी विविध शोध लावले. या शोधांमुळे माणसाचं जीवन सुकर होत आहे. पण शोध लावण्यात लहानगंही मागे नाहीत बरं का! छोट्या आर्यन तंवरने स्मार्ट दप्तराचा शोध लावला आहे. तुम्हा मुलांवर दप्तराचं प्रचंड ओझं असतं. हे ओझं कमी करण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करता करता त्याने स्मार्ट दप्तरच बनवून टाकलं. शाळेचं वेळापत्रक असतं. दररोजचे तास ठरलेले असतात. त्या त्या विषयाचं पुस्तक आणि वहा शाळेत न्याव्या लागतात. दप्तर भरताना प्रत्येक वेळी वेळापत्रक बघावं लागतं. पण हे स्मार्ट दप्तर तुमचं वेळापत्रक लक्षात ठेवेल आणि प्रत्येक दिवसाचं वेळापत्रक तुम्हाला सांगेल. प्रत्येक दिवशी कोणती वहा-पुस्तकं न्यायची, याची माहिती हे दप्तरच तुम्हाला देईल. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅगमुळे हे शक्य होतं. हा टॅग पुस्तकांना लावलेला असतो. दप्तरावर

छोटे उस्ताद कोण होणार?

घडवा चांगले भवितव्य



आता प्रत्येक क्षेत्रात डेटाचं महत्त्व वाढलं आहे. आपला डेटा जपून ठेवावा लागतो. मात्र प्रत्येक वेळी एवढा डाटा साठवून ठेवणं शक्य होत नाही. यासाठी क्लाउड कॉम्प्युटिंगचा पर्याय योग्य ठरतो. म्हणूनच आज कंपन्यांना क्लाउड कॉम्प्युटिंगमधल्या तज्ज्ञांची गरज आहे. क्लाउड कॉम्प्युटिंगशी संबंधित विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हे अभ्यासक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केले की कारकिर्दीत अनेक संधी उपलब्ध होतात. क्लाउड कॉम्प्युटिंगचे ऑनलाईन कोर्सही आहेत. ते घरबसल्या पूर्ण करता येतात. कॉलेजमध्ये असतानाही तुम्ही हे अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. क्लाउड कॉम्प्युटिंग सोल्यूशन्स आर्किटेक्ट, क्लाउड मॅनेजमेंट, सेल्स स्पेशलिस्ट, क्लाउड कॉर्पोरेट सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, क्लाउड सॉल्यूशन्स एक्झिक्युटिव्हजसारखी पदं तुम्ही भुषवू शकता. त्यामुळे क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये उत्तम भवितव्य घडू शकतं हे लक्षात ठेवा.

कार्टूनच्या करामती



तुम्ही कार्टून बघत असाल. कार्टूनमधली प्रमुख पात्रं तुम्हाला हसवते. काही तरी संदेश देतं. डोरेमोन, मिकी माउस, डोनाल्ड डक, शिंसेन अशी बरीच पात्रं मुलांना आवडतात. मात्र आपल्याला या कार्टून पात्रांविषयी बऱ्याचशा गोष्टी माहित नसतात. चला तर, माग कार्टूनसची गुपितं जाणून घेऊ. ‘टॉम अँड जेरी’ हे कार्टून तुम्हाला माहित आहे. टॉम आणि जेरी म्हणजे मांजर आणि उंदिर. ते एकमेकांचे शत्रू. त्यांच्या या भांडणात कधी टॉमची सरशी होते तर कधी जेरी जिंकतो. छोट्या जेरी टॉमला जेरीस आणतो. पण सुरुवातीला

ही पात्रं जेस्पर आणि जिक्स या नावाने ओळखली जायची. त्यानंतर त्यांची नावं बदलण्यात आली. * मिकी माउस सगळ्यांचा आवडता. हा सुद्धा उंदिरच. हा मिकी माउस मध्यंतरी ८० वर्षांचा झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात गुप्तहेर ‘मिकी माउस’ या शब्दाचा वापर करत. गुप्त शब्द म्हणून मिकी माउसचा वापर व्हायचा. आता हाच मिकी माउस मुलांचा आवडता बनला आहे. * ‘टिनेज म्युटेड निंजा टर्टल’ हे कार्टून तुम्ही बघितलं असेल. यातले टर्टल्स वेगवेगळ्या रंगाचे हेडबँड्स बांधतात. पण सुरुवातीला सगळ्यांचे हेडबँड्स लाल रंगाचे होते. प्रत्येकाची वेगळी ओळख पटावी म्हणून निर्मात्यांनी त्यांना वेगवेगळ्या रंगाचे हेडबँड दिले.

असं आहे खवऱ्यांचं शहर



मुलांनो, आपला देश विविधतेने नटला आहे. इथल्या प्रत्येक प्रांताचे एक वेगळेपण आहे. आपल्या देशातलं प्रत्येक शहरही वेगळं आहे. तिथले खाद्यपदार्थ, पर्यटनस्थळं यात विविधता आढळते. चला तर, माग सिटी ऑफ जॉय म्हणजेच कोलकाताची माहिती घेऊ. * १९११ पर्यंत कलकत्ता म्हणजे आजचं कोलकाता ही भारताची राजधानी होती. व्यापाराच्या दृष्टीने या शहराचं बरंच महत्त्व असल्यामुळे ब्रिटिशांनी कोलकात्याला राजधानीचा दर्जा दिला होता. त्यानंतर दिल्ली भारताची राजधानी बनली. * कोलकात्यातल्या लोकांना फूटबॉल प्रचंड आवडतं. मात्र क्रिकेटवरही त्यांचं प्रेम आहे. ईडन गार्डन्स हे जगातलं तिसरं सर्वात मोठं क्रिकेट मैदान कोलकात्यात आहे. * दक्षिणेश्वर काली मंदिर, व्हिक्टोरिया मेमोरियल, मार्बल पॅलेस,



दोस्त हे मस्त


अँजल शार्क



अँजल शार्क नावाचा एक प्राणी आहे. काळा समुद्र, भूमध्य समुद्र आणि नॉर्डन अटलांटिक समुद्र या भागात हा शार्क आढळतो. अँजल शार्कची मोठ्या प्रमाणावर शिकार होत आहे. त्यामुळे त्याची संख्या कमी होत चालली आहे. भूमध्य समुद्र तसंच इतर भागात खूप कमी शार्क दिसतात. सध्या शार्कची ही प्रजाती वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

खादाडी

चविष्ट बिस्किट केक



दोस्तांनो, तुम्ही बिस्किटांचा केक बनवू शकता. यासाठी हार्ड अँड सिक बिस्किटांचा एक पुडा घ्या. पारले जीवाही पुडा घ्या. दोन चमचे साखर, अर्धा चमचा बेकिंग पावडर, एक कप दूध, व्हॅनिला इसेन्स आणि चमचाभर बटर हे साहित्य घ्या. आता दोन्ही बिस्किट मिक्समध्ये वाटून घ्या. बारीक पूड करा. ही पूड एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात दूध आणि साखर घालून नीट मिक्स करा. यात बेकिंग पावडर आणि व्हॅनिला इसेन्स घाला. आता केकचा ट्रे घ्या. त्यावर बटर लावा. त्यावर हे मिश्रण ओता. आता हा ट्रे मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. पाच मिनिटांनी काढा. तुमचा बिस्किट केक तयार आहे.

स्टडी टिप्स

लागा अभ्यासाला



छोट्यांनो, हळूहळू परीक्षेचे वेध लागतील. आता तुमचा अभ्यास वाढू लागला असेल. त्यामुळे अभ्यासाचा जोर लावायला हवा. आता अभ्यासाचं नियोजन करून कामाला लागा. सकाळी लवकर उठून अभ्यास करा. यासाठी मोबाईलवर अलार्म लावा. अलार्म वाजल्यावर उठा. जवळ कॅलेंडर ठेवा. महत्त्वाच्या दिवसांची नोंद करून ठेवा. कोणत्या विषयाचा अभ्यास किती वेळात होईल हे बघा. त्यानुसार नियोजन करा.

योगा टाईम

एकाग्रता वाढवणारं बालासन



मुलांनो, आपली एकाग्रता वाढवायला हवी. योगासनांमुळे तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता. बालासन हा प्रकार खूपच उपयुक्त आहे. बालासन म्हणजे लहान मुलांप्रमाणे डोकं जमिनीवर टेकवणं. या आसनामुळे एकाग्रता वाढते. भरपूर अभ्यास करण्यासाठी तुमची बुद्धी तल्लख व्हायला हवी. बालासनामुळे हे शक्य होतं.

